

TIGHT BINDING BOOK

**TEXT PROBLEM
WITHIN THE
BOOK ONLY
TEXT FLY WITHIN
THE BOOK ONLY**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192242

UNIVERSAL
LIBRARY

OUP -831 -5-8-74 -15,000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M 928 Accession No. VI 2 - 16

Author G 61K

Title 211895, 211896, 211897

This book should be returned on or before the date last marked below

आवृत्ति पहिली : मार्च १९५०

आवृत्ति दुसरी : मार्च १९५४

सर्व हक्क प्रकाशकांचे स्वाधीन

प्रकाशक :

स. कृ. पाठ्ये

व्हीनस प्रकाशन

४१० शनवार, पुणे २

मुद्रक :

द. ग. गपचूप

श्री शिवाजी प्रिंटिंग वर्क्स

४१५-४१६ शनवार, पुणे २

अनुक्रमणिका

प्रास्ताविक

अंजलि : गिरीश	५
आमिप्राय : रा. श्री. जोग	९
लेखकाचे निवेदन	११

चरित्र

१ व्यक्तित्व	१५
२ विद्याभ्यास	२८
३ ज्ञानकोशाचे थोर कार्य	४०
४ वाढमय	५२
५ अवांतर उद्योग	६३
६ कौटुंबिक जीवन	७५
७ अंत	८७

परिशिष्टे

महत्त्वाचे कालनिर्देश	९४
डॉ. केतकरांचे ग्रंथ	९५

अंजलि

महाराष्ट्रांत आपल्या लेखनाने, व्यक्तित्वाने व प्रत्यक्ष कायीने ज्या महान् विभूति होऊन गेल्या त्यांमधे कै. डॉ. श्री. व्यं. केतकर यांची प्रमुखस्थानीं गणना होईल. या सर्व थोर व्यक्तींच्या थोरपणाची जाणीव अजूनहि अखिल महाराष्ट्राला झालेली नाही. कै. इतिहासाचार्य राजवाडे याचें थोरपण यच्चयावत् लोकांपर्यंत अजून कोठे पोचलें आहे? कै. वासुदेव वामनशास्त्री खरे यांची माहिती अजून आवालवृद्धांना कुठे झाली आहे? मग जी स्थिति यांची तीच डॉ. केतकरांची झाली असल्यास नवल नाही. परंतु अशा लोकांच्या जीवन-काळांतहि त्याचें थोरपण ओळखणाऱ्या म. म. दत्तोपंत पोतदार, श्री. गणपतराव जोमेकर, डॉ. माधवराव पटवर्धन, प्रा. श्री. के. क्षीरसागर, श्री. यशवंतराव दाते वा श्री. चिंतोपंत कर्वे यांसारख्या कांही अधिकारी व्यक्ति होत्या व त्यांनी प्रसंगोपात्र त्यांच्या कार्याचा गौरवहि केला याबद्दल समाधान वाटते. पुण्याच्या ‘शारदोपासक संमेलनाची’ बैठक भरावयाची होती व महाराष्ट्र शारदा मंदि-राच्या कार्यकल्यापकी मी एक होतों. त्या वेळी प्रा. दत्तोपंत पोतदार आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी डॉ. केतकरांना यंदा अध्यक्षपद द्यावयाचें अशी अनौपचारिक सूचना आम्हां सर्वांना दिली. त्या वेळी ‘त्यानाच अध्यक्ष कां करावयाचें’ अशी एक शंका मीं विचारली. कारण त्या वेळी आम्हां तस्णांची वाढमयक्षेत्रांतरीं आकर्षणे निराळी होतीं. डॉ. केतकर हे तसे कांही तस्णांच्या मनाला वेधगारे लेखक नव्हते. परंतु माझ्या प्रश्नाला प्रा. पोतदार यानी जै शांत व सविस्तर उत्तर दिलें व त्यांत डॉक्टरसाहेबांची थोरवी श्रेष्ठ दर्जाची कशी आहे याचें जै रसाळ विवेचन केलें त्याची छाप माझ्या मनावर अजूनहि कायम आहे. त्यानंतर त्यांचे ग्रंथ मी वाचले व त्यांतील कांही महाविद्यालयीन विद्यार्थीस शिकविले. आणि मग जेव्हा जेव्हा डॉक्टरसाहेबांची गाठ पडली तेव्हा तेव्हा त्यांच्याशीं बोलणे, त्यांचे विचार ऐकणे, त्यांचे मनःपूर्वक आदरातिश्य करणे यांत मला अंतःसमाधान झालें.

परंतु या महान् व्यक्तीची आपल्या समाजांत सखेहोल्पट झाली हें मनांत आलें की अजूनहि वाईट वाटते ! एकदा पुण्यांत नानावाड्यासमोर त्यांच्यामागे एक वात्रट मुलांचा घोळका लागलेला मी पाहिला. एखाद्या वेड्याच्यामागे मुले लागून आरडाओरड करतात त्याप्रमाणे ती डॉक्टरसाहेबांच्यामागे लागलेलीं पाहून मला वाईट वाटले. त्या मुलांचा प्रतिकार करण्यासाठी मी पुढे होणार, तोंच डॉक्टर शेजारच्या जोगळेकराच्या विश्रांतिगृहांत गेले व पुढील झोऱफेकीचा अनिष्ट प्रसंग टळला. लहान—मोठ्या वा ज्ञानी—अज्ञानी समाजांत असा त्यांचा छळ वा त्यांची उपेक्षा झालेली अनेक उदाहरणे आहेत. पण त्यांचे व्यक्तिमत्त्व थोर, त्यांची महत्त्वाकांक्षा जवळस्त, त्यांच्या कार्याचा झपाया विलक्षण, त्यांचे विचार सोसांच्याच्या वादांचा वाच्यासारखे व त्यांची कायैकनिष्ठा फार अदृढ त्यामुळेच त्यांनी प्रचंड कार्य केले. त्यांची अनेक दर्शने सूक्ष्मपणे पाहणारांस फार आर्कषक वाटणारीं होतीं. ज्ञानकोश कचेरींतील केतकर, प्रचारासाठी हातांत बँग घेऊन फिरणारे केतकर, रस्त्याने खिशांतील खाद्य खात खात विचारांच्या तंद्रींत चालणारे केतकर, ‘स्वराज्य मिळालेच आहे फक्त स्टेट सक्रेटरीवर हुक्मनामा बजावून त्याचा ताबा घेतला पाहिजे’ असें साधार विवेचन करणारे प्रवासांतील मित्र केतकर, एखाद्या गाढ्या पंडितप्रमाणे वाचनांत दंग झालेले केतकर, स्वतःच्या मुलाबरोबर सतर्जीवर लोळण घेऊन करमणूक करणारे केतकर, वा शीलावतीबाईंनी केलेला चहा घेतांना ‘अस चहा बाहेर कुठेहि मिळत नाही !’ म्हणून ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ वृत्तीचे केतकर अशी त्यांची कितीतरी दर्शने अजून मनाचा वेध घेतात; व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू दाखवून त्यांची थोरवी पटवितात.

डॉक्टरसाहेब विशिष्ट होते, पण त्यांचा विशिष्टपणा राष्ट्रांतील एखाद्या महापुरुषाला शोभणारा होता. त्यांत त्यांची अचाट कल्पनाशक्ति, मराठी भाषेसंबंधीची तीव्र पोटतिडिक व पूर्वांपार संस्कृतीसंबंधीची उत्कट आपुल्की दिसून येत होती. म्हणूनच त्यांनी लग्न करतांना ‘ब्रात्यस्तोम’ विधि केला; म्हणूनच त्यांनी हैद्राबाद संमेलनावें निजामद्वाही भाषण संपूर्ण छापून घेऊन फक्त निजामद्वाही मजकुरावर “Cancelled !” “Cancelled !” असा शिक्का मारून लोकांना तें वाचाच्याची सोय होईल

असें केले व स्वतः कायद्याच्या कचाळ्यांतून सुटले; किंवा म्हणून त्यांनी मुंबईच्या गव्हर्नराने मराठीत सही केल्यावाचून त्या कागदाला सरकारी हुक्माचें स्वरूप येऊ नये असें म्हटले. सारांश राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक वैरे सर्वच बाबतीत ते क्रांतिवादी होते व त्यांनी आपली मते जनतेपुढे ठासून मांडली.

डॉ. केतकरांच्या जीवनांतील कितीतरी रहस्ये व त्यांच्या कार्यातील कितीतरी थोर गोष्टी अजून आपणांस समजावयाच्या आहेत. त्या समजल्या तरी पचनीं पडल्या पाहिजेत. त्या पचनीं पडल्या म्हणजे आपल्या समाजाचें पाऊल निश्चित पुढे पडले आहे, असें आपला अनुभवास येईल. पण त्यासाठी त्यांच्या लिखाणाचें व विचारप्रणालीचें संशोधन होऊन जनतेपुढे तें सर्व सुंदर भाषेत मांडलें गेले पाहिजे. या कार्याला माझे विद्यार्थिमित्र श्री. द. न. गोखले यांनी हात घातला आहे, हें पाहून मला पराकाष्ठेचें समाधान वाटते. श्री. गोखले यांनी कै. बाबाराव सावरकर चरित्राची जुळवाजुळव व मांडणी कशी केली याचा इतिहास ज्यांना माहीत असेल, त्यांना डॉ. केतकरांच्यासंबंधीचे काम त्यांनी हातीं घेतले, याचें समाधान वाटेल. प्रस्तुतचे छोटेखानी चरित्र म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, पण ती भावी ग्रंथाचीहि वानगी आहे. श्री. गोखले यांचेजवळ प्रतिभा व प्रक्षा हीं दोन्हीहि आहेत; आणि याच्या जोडीला त्यांच्या जवळ उमाप हैस व उत्साह हीं आहेत. बालमनाचें त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले आहे व चरित्रलेखनांत रंगत कशी आणावी, ही कला त्यांना उत्तम अवगत आहे. थोडक्यांत म्हणजे ते एक व्यासंगी व प्रतिभाशाली कलावंत लेखक आहेत. तेव्हा हीं चरित्र उल्कृष्ट उत्तरले असल्यास नवल नाही. यांतील कितीतरी प्रकरणी विद्यार्थ्यांना उद्बोधक व मनोरंजक वाटतील. त्यांच्या या चरित्रांतील कितीतरी परिच्छेद व कितीतरी वाक्ये विद्यार्थ्यांना जिब्हांगीं सतत खेळवावींत असें वाटेला तेराव्या पानावरील मराठीच्या प्रेमासंबंधीचे वाक्य, पंधराव्या पानावरील ओगराळ्याची कल्यना, एकोणिसाव्या पानावरील 'परीक्षामोजू' ही शिवी, बाविसाव्या पानावरील केतकरांच्या श्रमशीलतेचे वर्णन, सविसाव्या पानावरील शङ्खिकोण याची व्याख्या, अदठाविसाव्या पानावरील व्यासांच्या परंपरेचा उल्लेख, तिसाव्या पानावर दिसणारीं 'कांचनगंगा, धवलगिरी, गौरिशंकर' हीं शिखरै, पंचेचाळिसाव्या पानावरील वाळमयाच्या उंचीचे रेखाटलेले रहस्य, अदठेचाळि-

साव्या पानावरील 'द्रष्टव्या गुरु'ची दिलेली पदवी, अष्टावन्नाव्या पानावरील 'पट्टार्भी' च्या अनुयायित्वाचा निर्देश, त्याएशी पानावरील 'अंकुरलेस्या कामा'ची व 'कल्पनादीजा'ची उपमा, व प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिलेले प्रथम विद्यार्थ्यांना पदोपदी रोखून धरतील व श्री. गोखले यांच्या रसाळपणाची साक्ष पटवितील. श्री. गोखले याचे लिहिणे त्यांच्या वक्तृत्वासारखेच प्रेरक असते व हेच शिक्षकांचे काय किंवा चरित्रलेखकांचे काय खरें काम असते. त्या कामी त्यांना संपूर्ण यश लाभले आहे व हेच चरित्र वाचून विद्यार्थिवर्गावर निश्चित कांही प्रेरक संस्कार होतील असें मला वाटते. शाळाचालकांनी व पालकांनी मुलांच्या हातीं हेच चरित्र जरूर यावें.

डॉक्टरांचे स्मरण त्यांच्या पूर्वीच्या 'आशास्थान' च्या बाजूला हिंडावयास गेले की अजूनहि होतें. वाढतें की डॉक्टरसाहेब समोरून थेत आहेत, हातांत कातडी बँग आहे, मळका जुना तावसर 'टाय' शर्टवर कसाती लोंबतो आहे, कोशांचे ब्रण सुटले आहे, चौकस डोळे तरलपणे इकडे तिकडे पाहात आहेत व खालचा ओठ एका विशिष्ट लकडीने हलत असून मला ते म्हणताहेत ——“थांगा हे ! तुमचे नाव (यशवंत की गिरीश) सांगू नका; मी नकी ओळखतो ! तुम्ही-तुम्ही-तुम्ही यशवंत ? ” आणि मग मी “ चुक्ले डॉक्टर-साहेब ! मी गिरीश ” असें म्हटल्यावर ते एकदम खो खो हसताहेत व “ पुन्हा नकी लक्षांत ठेवीन अं ! ” असें हस्तांदोलन करीत म्हणताहेतसें वाटते. यासारखी मनोहर स्मृतिवित्रे विद्यार्थ्यांना या चरित्रांत उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. गोखले हे धन्यवादास पात्र आहेत.

पुणे शहर
२ मार्च, १९५० }

प्रा. श. के. कानेटकर, एम. ए.
(गिरीश)

आभिग्राय

गेल्या अर्ध्या शतकांत महाराष्ट्रात विद्वान् आणि कर्तृत्वसंपन्न अशीं जी कांही थोडीं माणसे होऊन गेलीं, त्यामध्ये डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची निःसंशय गणना होते. विद्वत्ता आणि कर्तृत्व या दोनहि गोष्ठी एकत्र आढळणे ही घटना साधारणपणे कविंच होते. अशा माणसांना खरोखर 'पुरुषोत्तम' किंवा 'महापुरुष' हैं नांव श. यन दिसते. त्याचीं चरित्रे, ज्यांच्या जीवनांतील कर्तृत्व यापुढील अर्ध्या शतकात व्हावयाचें आहे, अशा संस्कारक्षम विद्यार्थी-वाचकांपुढे टेवणे हैं शैक्षणिक आणि सामाजिक अशा दोनहि दृष्टींनी आवश्यक ठरते. श्री. द. न. गोखले यांनी हैं आवश्यक असें कर्तव्य फार चांगल्या प्रकारे पार पाडले आहे, असें कोणाहि वाचकाचें मत होईल, अशी मला खात्री वाटते.

डॉ. केतकरांचे चरित्र जेवदें उद्बोधक आहे, तेवढेंच तें मनोरंजक आहे; आणि त्यांचे चरित्र जेवदें मनोरंजक आहे, तेवढेंच त्यांचे व्यक्तिमत्त्व कुतूहल-जनक आहे. त्यामुळे थोर लोकांच्या इतर चरित्रांप्रमाणे तें गंभीर आणि कंटाळवाणे होण्याचा संभव नाही. परंतु ह्यामुळेच त्यांच्या चरित्राचे आकलन हैं सहज करता येणार नाही. त्यांचा भावडा स्वभाव व त्यांचा विक्षिपणा, त्याची थोर विद्वत्ता आणि त्यांच्या वर्तनांत अनेक वेळा प्रकट होणारी बालिशता, त्याचा हिंदुधर्मावदलवा आणि ब्राह्मण्याचा अभिमान आणि त्यांनी एका युरोपीय महिलेवरोबर केलेला विवाह या सान्याची संगति लावणे वरवर पाहाणान्याल-शक्य होत नाही. श्री. गोखले यांनी हैं काम फारच सहृदयतेने आणि कौशा त्याने केलें आहे. आपल्या पीएच. डी. च्या प्रबंधासाठी त्यांनी केतकरांच्या वाढ्यमयाचा, चरित्राचा व व्यक्तिमत्त्वाचा फार परिश्रमपूर्वक व खोल असा अभ्यास केला आहे. त्यामुळेच त्यांना हैं शक्य झालें आहे. त्याच वेळीं आपण ग्रस्तुत चरित्र कोणाकरिता लिहीत आहोंच व त्यांना काय सांगावें याचीहि त्यांना

त्यांगली जाणीव आहे. म्हणून तपशिलावर भर न देतां, पण आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांनी बिनचूकपणे मुलांच्यापुढे ठेवल्या आहेत. केतकरांचा स्वभाव, त्यांची अभ्यासपद्धति, त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्या निरनिराळ्या चळवळी, त्यांच्या लेखनाचे विशेष, त्यांचे वाढमधीन कार्य या सर्वांची योग्य अशी कल्पना श्री. गोखले यांनी लिहिलेल्या या लहान चरित्रावरून येत आहे. हें सारें सरस, सगुण आणि सालंकार अशा आकर्षक भाषेमध्ये त्यांनी लिहिलेले आहे. ज्या विद्यार्थी—वाचकांकरिता तें लिहिले आहे, त्यांना तें आवडल्या-खेरीज राहाणार नाही. केतकरांच्याविषयी त्यांचा जो प्रवंध प्रसिद्ध व्हावयाचा आहे, त्याची ही वानगी ज्यांना प्रथम मिळत प्राहे, त्या मुलांचे खरोखर आभिनंदन करावयास पाहिजे.

म्युनिसिपल कॉलनी }
पुणे ४.
३ मार्च, १९५० }

प्रा. रा. श्री. जोग, एम्. ए..

लेखकांचे निवेदन

या चरित्राचें पहिले हस्तलिखित १९४८ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये रा. अमरेंद्र गाडगीळ यांच्या आग्रहावरून 'मंगल साहित्य प्रकाशना' साठी मीं तयार केले. तें ४ जून १९४८ ला मीं रा. गाडगीळांच्या स्वाधीन केले; पण १५ मे १९४९ पर्यंत रा. गाडगीळ त्याचें प्रकाशन करू शकले नाहीत. त्यारंतर रा. गाडगीळांकडून मीं हस्तलिखित परत घेतले आणि 'जयभारत एजन्सी'च्या विनंतीप्रमाणे तें प्रकाशनासाठी त्या एजन्सीकडे यावयाचे ठरविले. मध्य-न्तरी केतकरविषयक माझा पभ्यास बराच वाढला होता; तेव्हा पहिले हस्त-लिखित अजिबात बाजूला टाकून डिसेंबर १९४९ च्या पहिल्या पंधरवड्यांत मीं आमूलाग्र नवें हस्तलिखित तयार केले. या नव्या हस्तलिखिताचे प्रकाशन मार्च १९५० मध्ये 'जयभारत एजन्सी' ने केले आणि बराच काळ अप्रसि-द्धीच्या अंधारांत ठेचकळणाऱ्या या पुस्तकाला प्रकाश लाभला! 'जयभारत एजन्सी'च्या चालकांचा याबद्दल मीं क्रृष्णी आहें.

पुस्तक प्रकाशित क्षाल्यावर अनेक मित्रांनी व अधिकारी गृहस्थांनी त्या-वरील आपली मर्ते मला अगत्यपूर्वक कळविलीं; कांही वृत्तपत्रांनी त्यावर अभिप्राय दिले; कांही शिक्षकबंधूंनी विद्यार्थ्यांना पुस्तक शिकवितांना कोणता अनुभव येतो तो मला निवेदन केला; आणि कांही शाळाचालकांनी पुरवणी-वाचनासाठी आपल्या शाळांतून पुस्तक नियुक्त केले. या सर्वोचा मीं मनःपूर्वक आभारी-आहें. ज्या सूचना मला करण्यांत आल्या त्यांचा विवेकाने मीं स्वीकार केला आहे आणि ही द्वितीयावृत्ति सिद्ध केली आहे. प्रथमावृत्तीत मूलभूत स्वरूपाचे बदल, एक व्यक्ति कगळतां, कोणीच सुचविले नव्हते. तेव्हा या आवृत्तीत मुद्रण-दोषांची दुरुस्ती, नव्या घटनांचे उल्लेख व क्वचित् माहितीत राहिलेल्या उणीवांचे निराकरण एवढ्यापुरताच बदल करावा लागला.

या चरित्राला गुरुवर्य प्रा. गिरीशांनी आपुलकीने प्रस्तावना लिहिली आणि गुरुवर्य प्रा. जोगांनी त्यावर अभिप्राय दिला याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेव्हे थोडेच आहेत. एवढ्या छोट्या पुस्तकाला एवढे मोठे आशीर्वाद मिळावे, हे मी माझे भाग्य समजतों.

दुस्यम शाळातील ९ वीचे व १० वीचे विद्यार्थी डोळ्यासमार ठवून या चरित्राची सर्व माडणी केली आहे. विद्यार्थीसमोर बाळबोध व डौलदार भाषेचा नसुना राहावा, वाइमगांवा अभ्यासांतील एक महस्वाचें अंग जें ‘व्यक्तीचें आकलन’ त्यांत त्यांचा प्रवेश व्हावा आणि महाराष्ट्राच्या बौद्धिक इतिहासां-तील एका कर्त्या पुरुषाची भरपूर माहिती त्यांना व्हावी, असे त्रिविध हेतु तीत सतत दृष्टीसमोर ठेवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिविकासाला प्रेरणा यावी, हा हेतु सर्व शालेय वाइमयात व विशेषतः शालेय चरित्रवाइमयांत अपरिहार्य-पणे असावा लागतो. तो हेतु या चरित्रामागे आहेच, हैं वेगळे सांगावयास नको. या चरित्रात प्रथेक प्रकरणाच्या शेवटी ‘अश्रास’ जोडलेले आहेत. ते सखोल वाचनाची सवय वाढवण्यास उपयुक्त उर्तील, अशी आशा आहे. हैं चरित्र म्हणजे ‘पुरुषांचा वाचन’ होय, ‘पाठ्य पुस्तक’ नव्हे; म्हणून भाषिक प्रश्न किंवा बारीक तपशिलाचे प्रश्न ‘अभ्यासा’त दिलेले नाहीत. चरित्राची रचना कालकमानुसार न करतां विषयानुसार केली आहे, हैं सुझांच्या ध्यानीं येईलच. अशा रचनेचे हानिलाभ ल्यानी पारखावे, ही विनंती.

पीएच. डी. च्या प्रबंधासाठी व केतकरांच्या मोठ्या चरित्रासाठी जी माहिती मीं गोळा केली तिचा अंश या छोक्या चरित्रामुळे प्रथम प्रकाशांत आला. या चरित्रांतील काही माहिती आधी निरनिराक्ष्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती तर काही या चरित्रानेच प्रथम प्रसिद्ध झाली. चरित्र विद्यार्थ्यांकिरिता लिहिलें असल्याने आधार दिलेले नाहीत. पण हैं निश्चित समजावें, की ‘नामूलं लिख्यते किंचित्’ हा नियम कोटेकोरपणे पाठ्याचा यत्न केलेला आहे.

म. सा. परिप्रेक्ष्या नियमांस अनुसरून पुस्तकातील शुद्धलेखन ठेवले आहे.

विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व इतरांनी प्रथमावृत्तीचें जसें स्वागत केले तरेच याहि आवृत्तीचें स्वागत करावें, ही प्रार्थना.

२५३/७ सदाशिव पेठ, }
लिमयेवाडी, पुणे २.
दि. १२।३।१९५४ }

द. न. गोखले

ज्ञानकोशकार डॉ. केतकर

१. व्यक्तित्व

१९१५ साली, आपल्या महाराष्ट्रामध्ये एका विशाल कल्पनेचा जन्म झाला. मराठी भाषेत ‘ज्ञानकोशा’ची रचना करावी, अशी ती कल्पना होती. ज्ञानकोशाची रचना म्हणजे काय ? तुम्हांला शब्दकोश ठाऊक आहे. शब्दकोशांत भाषेतल्या सर्व शब्दांचा संग्रह केलेला असतो आणि त्यांचा अर्थ, व्युत्पत्ति वर्गे गोष्टी दिलेल्या असतात. ज्ञानकोशांत शब्दांचा संग्रह नसतो. तर ज्ञानाचा संग्रह असतो. जगांत जेवढे म्हणून विषय आहेत तेवढ्या सर्व विषयांची माहिती देण्याचा प्रयत्न ज्ञानकोशांत करतात ! म्हणजे शब्दकोशाच्या मानाने ज्ञानकोशाचें काम फारच प्रचंड असते. शब्दकोश सध्याद्वीसारखा मानला तर ज्ञानकोशाला नगाधिराज हिमालयाचीच उपमा शोभून दिसेल. ज्ञानकोशांत जसा भूगोल असतो तसा इतिहासहि असतो, जसें गणित असतें तसें साहित्यहि असतें आणि पदार्थविज्ञानशास्त्राबरोबर त्यांत काव्यशास्त्रहि येतें. तुम्हांला ज्यांची नांवेसुद्धा माहीत नाहीत अशी अनेक शास्त्रे व अनेक विषय ज्ञानकोशामध्ये समाविष्ट

होतात. त्यांत लंडनची माहिती सापडेल आणि ‘तळेगाव ढमेदेरे’ या गावाचेहि वर्णन आढळेल. त्यावरून शिवाजी महाराजांचे चरित्र समजेल आणि चीनमधल्या एखाद्या ‘चांगटुंग’चा इतिहासाहि कळेल. इंग्रजांच्याबद्दलचे ज्ञान त्यांत मिळेल आणि दरवेशी किंवा दरद या जातींची माहितीहि गवसूं शकेल. पायऱ्येगोरसचा सिद्धांत त्यामध्ये आहे आणि आर्किमिडीजचे तत्त्वाहि त्यांतून वगळलेले नाही. कोणत्याहि विषयाची माहिती हवी असेल तर ज्ञानकोश उघडावा व त्या विषयाचें नांब काढावें, की सर्व माहिती हात जांडून दत्त म्हणून आपणांपुढे उभी राहाते. “अल्लाउद्दिन व जादूचा दिवा” या गोष्टीत अल्लाउद्दिनाने जादूचा दिवा घासतांच त्याच्यापुढे एक मीठा राक्षस येऊन उभा राहातो. तो राक्षस वाटेल तें काम चुटकीसरसें आटोपून टाकतो. ज्ञानकोश या राक्षसासारखाच असतो. त्याला वाटेल ती माहिती विचारा, ती तो लगेच तुमच्यापुढे आणून हजर करील ! जगांतील सर्व महत्त्वाचे ज्ञान आपल्या पोटांत साठवणारा असला ज्ञानकोश मराठीत रचावा अशी ती कल्पना होती. केवढी धाडसी कल्पना ही ! केवढें अफाट नि अवाढव्य काम करण्याची उमेद त्या कल्पनेमध्ये होती !

ही कल्पना ज्याने मांडली तो एक तरुण होता. त्याची तिशी नुकतीच उलटली होती. कल्पना पार पाडण्यासाठी हजारो रुपये लागणार होते. पण त्याच्यापाशी एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो बेकार होता आणि मनाजोगी नोकरी मिळण्याची त्याला आशा नव्हती. या कामाला अपरंपार विदृत्तेची गरज होती आणि अशी विदृत्ता आपणांपाशी आहे, असा आत्मविश्वासाहि त्या तरुणास होता. पण इतरांना त्याच्या विदृत्तेबद्दल जबर शंका होती. त्याने अमेरिकन

विद्यापीठांतून डॉक्टरेटची पदवी संपादन करून आणली होती; परंतु अमेरिकन पदवीत कांही दम नाही, असें येथेल्या विद्यापीठांमधील विद्वानांना वाटत होतें. त्या वेळी इंग्रजांच्या दास्यांत देश असल्यामुळे इंग्लंडमधील पदवी मोठी समजली जाई. इंग्लंडपेक्षा संशोधनाच्या शास्रांत अमेरिका उढे गेली होती; पण त्याची दखल येथील विद्वानांनी तोंपर्यंत घेतली नव्हती ! ज्ञानकोशाच्या कामास वीस वर्षे लागतील, असा आपला अंदाज लो. टिळ्कांनी त्या तरुणाला सांगितला. इतिहासाचार्य राजवाडे तर म्हणाले, को हें काम आयुष्यभर पुरेल ! ज्ञानकोशाची रचना करावयाची म्हणजे अनेक विद्वानांना कामास जुंपावयाचें आणि त्यांच्या कामावर स्वतः देखरेख करावयाची. हें काम करण्यास पन्नाशी उलटलेला, प्रौढ, सर्वमान्य, परिणतप्रज्ञ विद्वानच हवा होता. पण हा तरुण अगदी नवखा, अल्पवयी, कोवळा होता. म्हणजे ज्ञानकोशाचें काम अंगावर घेतांना निरुत्साह करणाऱ्या अनेक गोष्टी त्या तरुणाला जणू आव्हानच देत होत्या. पण त्या तरुणाने हें काम पार पाडण्यासाठी कंबर कसली आणि सुमारे पंधरा वर्षे अविश्रांत श्रम करून तें यशस्वी केले ! मराठी भाषेच्या इतिहासांत हा पराक्रम अभूतपूर्व होता.

असा पराक्रम ज्याने गाजविला त्याचें नांव श्रीधर व्यंकटेश केतकर ! 'डॉक्टर केतकर' या नांवाने महाराष्ट्रातले सर्व सुशिक्षित लोक केतकरांना ओळखतात. केतकरांचें नांव घेतलें, की तेवीस खंडांचा त्यांचा प्रचंड ज्ञानकोश दृष्टिसमोर उभा राहातो. केतकरांनी ज्ञानकोश संपादिला पण ज्ञानकोशाच्या मलपृष्ठांत मावण्याइतके ते लहान मात्र नव्हते. त्यांनी इतर पुष्कळ वाङ्मय निर्माण केले आणि एकंदरीत विद्वत्तेच्या क्षेत्रांत आपली कीर्ति चिरंतन करून ठेवली. न्यायमूर्ति रानडे, डॉक्टर

भांडारकर, लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे वगैरे पुरुष म्हणजे महाराष्ट्रांतले अप्रगण्य विद्वान् ! त्यांच्याच मालिकेत केतकरांनी आपले नांव गुंफऱ्यान ठेवले. त्यांनी समाजशास्त्रावर इंग्रजीमध्ये जें पहिलेच पुस्तक लिहिले तें इतके गाजले, की युरोप खंडांतल्या व अमेरिका खंडांतल्या अनेक विद्वानांनी त्याच्यावर टीका लिहून त्याचा गौरव केला. एका प्रसिद्ध विद्वानाने, तर केतकरांच्या पुस्तकामुळे स्वतःची मर्ते बदलल्याचें प्रांजल्यांने कबूल केले. केतकरांचा ज्ञानकोश जगांतल्या अनेक विद्यापीठांतून महाराष्ट्रीय वेदूत्तेचा साक्षीदार म्हणून जतन करून ठेवला जातो. महाराष्ट्राला केतकरांनी नवे ज्ञान दिलेआणि नवे विचार शिकवले. त्यांनी आपल्या विचारांनी महाराष्ट्राला जेवढे धक्के दिले तेवढे धक्के दृसज्या कोणत्याहि पुरुषाने पूर्वी कधीहि दिले नसतील. त्यांचे ग्रंथ, त्यांच्या काढंबज्या, त्यांचे लेख आणि त्यांचे सर्वच वाङ्मय म्हणजे ज्ञान आणि नवे विचार यांच्या खचून भरलेल्या खाणी आहेत. कोश, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण इत्यादि अनेक क्षेत्रांत त्यांनी लेखणी चालविली व सर्व क्षेत्रे आपल्या बुद्धीच्या प्रकाशाने उजळून टाकली.

असा हा विद्वान् पुरुष बोले कसा, चाले कसा, लिही-वाची कसा हें पाहाणे खरोखर मनोरंजक आहे. केतकर 'सर्व-भक्षक' वाचक होते; जें पुस्तक हाती पडेल तें ते वाचीत; मग तो वेदांवरील एखादा रुक्ष प्रंथ असो, की छानदार लुसलुशीत काढंबरी असो ! त्यांना काढंबज्या तर फार आवडत. कित्येक वेळा ते दुसज्याला काढंबरी वाचण्यास सांगत आणि मग त्याच्याकडून कथानक ऐकून घेत. एखादा पुस्तकाबदल अनेकांना प्रश्न विचारून त्यांच्या मतांवरून

ते त्या पुस्तकाबद्दल अनेकदा माहिती मिळवीत. दुसऱ्याने वाचावें आणि स्वतः खुर्चीवर ऐसपैस पडून ऐकावें, असाहि क्रम ते कधी कधी अवलंबीत. ते एवढे अभ्यासु विद्वान् खरे, पण पुस्तकांवर खुणा करणे किंवा त्यांचीं टिपणीं काढणे त्यांना ठाऊक नव्हते ! ते सावकाश थांवत थांवत वाचीत आणि वाचलेला मजकूर त्यांच्या मनावर वज्रलेप होऊन राही. संदर्भ लागला म्हणजे नेमक्या पुस्तकांतून ते तो हुड्कून काढूं शकत. त्यांच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीबद्दल एक सांगण्यासारखी आठवण आहे. त्यांच्या एका मित्राने सन १९०० मध्ये एक नाटक लिहिले होते. या नाटकांतील पदे तो मित्र विसरून गेला. पण १९३५ मध्ये, म्हणजे ३५ वर्षांनंतर तो केतकरांना भेटला तेब्हा केतकरांनी सर्व पदे घडाघड म्हणून दाखविलीं ! वाचनाच्यापेक्षा केतकरांची लेखनाची तज्हा फार विचित्र होती. ते कोठेहि लिहीत, केब्हाहि लिहील आणि कशावरहि लिहीत. ट्रॅमची वाट पाहातांना, हॉटेलमध्ये किंवा एखाद्याच्या घरी भेटावयास गेले असतांना ते सहज लिहूं शकत. भोवतालची धांदल, गडबड त्यांच्या लिहिण्यांत व्यत्यय आणूं शकत नसे. केब्हाहि त्यांच्या मनाची एकाग्रता होई आणि ते मागील संदर्भास धरून पुढे लिहूं शकत ! कधी कधी रात्री मध्येच उठून ते लिहीत आणि पुन्हा झोर्पीं जात. दिवसभर एखाद्या कारकुनाला तोंडाने मजकूर सांगून पुन्हा रात्री २५-३० पानें स्वतः लिहिले म्हणजे त्यांच्या हातचा मळ असे ! त्यांच्या डोक्यांत विचारांची अशी गर्दी उसळे, की लेखणीला विचारांबरोबर धावतां धावतां पुरें होई. कोठेहि आणि केब्हाहि लिहिण्याच्या सवयीमुळे त्यांचे लिहिले साहजिकपणेंच कशावरहि होत असे. फ्लसकॅप कागदावर,

नाना रंगांच्या कपव्यांवर, आणि विविध आकारांच्या तुकड्यातांकड्यांवर त्यांनी आपले मौत्यवान् लेख लिहिले. त्यांची बोलण्याची पद्धत तर मुळीच वक्तृत्वपूर्ण नव्हती. ते चाचपडत, सावकाश बोलत पण बोलतां बोलतां एखादा नवा विचार सांगून श्रोत्यांना थक्क मात्र करीत. एकं-दरीत समेमध्ये वागण्याचा रुबाब किंवा कला त्यांच्यापाशी नव्हतीच म्हटले तरी चालेल. एकदा एका काव्य-गायनाचे समारंभांत अनेक प्रसिद्ध कवींनी आपापलीं कवर्ने सुरेल आवाजांत गाऊन दाखविलीं; तेव्हा केतकराहि व्यासपीठावर विराजमांन झाले आणि त्यांनी आपल्या बेसूर आवाजांत, आर्या वृत्तांतील आपली एक खडबडीत कविता म्हणून दाखविली. त्या वेळी कवितेने श्रोत्यांना रिज्जिविले नाहीं पण केतकरांचा तो थाट बयून माल श्रोत्यांची खाशी करमणूक झाली !

विद्वान् असणारे केतकर बरेच विक्षिप्ताहि होते. ते मोठा गमतीदार पोषाख करीत. ते अमेरिकेत शिक्षण घेऊन आणि युरोपखंडांत प्रवास करून आले होते. तेव्हा त्यांनी सुटाबुटांत राहावे, इख्तीची घडी बिब-डेल म्हणून जपावे, हें साहजिक होतें. पण हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनी आपल्या पोषाखाचा नूर पार पालटून टाकला. डोक्यावर झिर-मिळ्याची लाल पगडी, अंगांत बंदाचा स्वच्छ अंगरखा, पायांत पाटलोण आणि खाली बूट किंवा जोडा – अशी त्यांची मूर्ती शोभूं लागली आणि त्यांच्या खांदावर उपरणेहि खेळूं लागले ! कधी ते ‘टाय’ बांधून खाली धोतर नेशीत आणि कधी सूटबूट पेहेऱून पुण्याच्या बुधवार चौकांत किंवा आगगाडीच्या डब्यांत ज्ञानकोशाच्या जाहिराती वाटीत ! खाण्याचा तर त्यांना भारी शोक. विजारीच्या खिशांत भर्जी ठेवून ती खात रस्त्याने जाणारे केतकर पुण्याला अनेकांनी पाहिले आहेत. केतक-

संना जेवण भरपूर लागे आणि एकदा जेवावयास बसले की ते मागे पुढे पाहात नसत. शेंगाचे भाजलेले दाणे आणि केळी खात ते चित्रमंदिरांत खुशाल 'पिटा' मध्ये जाऊन बसत. एकदा यवतमाळ्ला व्याख्यान देतां देतां व्याख्यान ऐन रंगांत आले असतां ते थांबले; आणि व्यवस्थापकांना म्हणाले, 'मला बुवा फार भूक लागली आहे !' व्यवस्थापकांनी चिवडा वैगैरे जिन्नस मागविले तेब्हा ते इकडे खात, तिकडे केतकरांनी आपले व्याख्यान चालू ठेविले ! पोषाखातला आणि खाण्यापिण्यांतला असला विक्षिपणा कंतकर इतरत्र हि खुशाल चालू ठेवीत. इतिहासाचार्य राजवाडे, लाला लज्जपतराय, नरसोपंत केळकर यांच्यासारख्यांची पात्रे त्यांनी आपल्या काढंबव्यांतून घातली आहेत आणि त्यांची गंमत करून सोडली आहे. त्यांची मते मार्मिक आणि सखोल असत पण ती नवीन असल्यामुळे लोक त्यांना 'मुलखावेगली' म्हणत. किल्यकदा खरोखरीच त्यांची मते विक्षिप असत. उदाहरणार्थ, १९३५ च्या घटना-कायद्याने हिंदुस्थान स्वतंत्र झाला, असे त्यांना वाटे पण हिंदुस्थानांतर्ला एकाहि पुढाऱ्याला तसें कधी वाटले नाही. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी भारतमंत्र्यावर फिर्याददेखील लावली होती ! ही फिर्याद लावून त्यांनी आपल्या विक्षिपणावर जणू कळसच चढविला. केतकर असे विक्षिप होते खरे; पण त्यांच्या विक्षिपणामुळे त्यांच्या विद्वत्तेला कमीपणा मुळीच येत नाही. डॉ. जॉन्सन किंवा इतिहासाचार्य राजवाडे किंवा राजारामशास्त्री भागवत हे गाढे पंडित असेच विक्षिप होते. अनेक विद्वानांच्या स्वभावांत ती एक तळ्हा असते एवढेंच. पण या तळ्हेमुळेच ते विद्वान् आपणांला जवळचे वाटतात आणि त्यांच्याविषयी आपणांला गंमत वाटून प्रेम उत्पन्न होतें.

विद्वान् समाजापासून फटकून वागतात, असा सर्वसाधारण समज आहे. डॉ. बेलवलकर आणि डॉ. भांडारकर यांच्याकडे पाहिलें, की हा समज खरा असावा, असें वाटूं लागतें. राजवाडे तर इतके तुसडे होते, की लोकांचा संपर्क नको ग्हणून ते एक शिडी लावून घराच्या माळ्यावर चढत आणि मग शिडी वर ओढून घेत. हेतु हा, की लोकांनी येऊनये आणि माळ्यावर आपलें काम आपणांस स्वस्थपणे करतां यावे! केतकर विद्वान् होते पण एकलकोंडे नव्हते; आणि तुसडे तर मुळीच नव्हते. सर्व समाजांत ते मिळून मिसळून वागत; विद्रृतेची प्रौढी त्यांच्या वागणुकीत चुकूनदेखील उमटत नसे. ते कोणत्याहि फडतुस उपाहार-गृहांत चहा घेत; मुलांच्या छोट्या गणेशोत्सवांतहि व्याख्यान देण्याची त्यांची तयारी असे; घरांतल्या गडीमाणसांची सुखदुःखें ऐकून घेण्याचा त्यांना कंटाळा नसे आणि महाविद्यालयांतल्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये खेळतांना त्यांना मैज वाटे.

ते मोकळे आणि कांहीसे भावडे होते. त्यांच्या जै मनांत येई तें ओठाबाहेर पडे; पोटांत कांही राहात नसे. लोक त्यामुळे त्यांच्यावर रागावत, पण केतकर सर्व विसरून जात. तत्वाचा प्रश्न आला म्हणजे मात्र ते मेरूसारखे खंबीर असत. न्यायमूर्ति रानडयांसारख्या वडील-धाऱ्या पुढाऱ्यावर टीका करतांना लोकमान्य टिळकांनी जसला बेडर-पणा दाखविला तसला बेडरपणा केतकरांनी अनेकदा दाखविला. हिंदु-स्थानांतले अनेक विद्वान्, हिंदुस्थानाबाहेरचे अनेक विद्वान् आणि महाराष्ट्रांतले कित्येक पुढारी यांच्यावर केतकरांनी निकराचे हळ्ये चढविले व विद्रृतेच्या रणक्षेत्रांत आपल्या शौर्यांचें तेज दाखविलै. अनेक व्यवहार उरकतांनादेखील त्यांचा धाढसीपणा सहज चमकून जाई. ते

अमेरिकेत गेले तेब्हा त्यांच्या खिशांत फक्त सहाशे रुपयेच होते ! आणखी पैसे मिळण्याची आशा नव्हती, पण सातासमुद्रापलीकडील देशांत त्यांनी बेदिक्कत उडी झाकून दिली. ज्ञानकोशासाठी छपाइर्हें यंत्र विकत ध्यावयाचें होतें; तेब्हा त्यांच्याजवळ केवळ शंभर रुपये होते. पण तेवढे पैसे अगाऊ भरून त्यांनी चार हजार रुपयांचें यंत्र मागविलें ! हैद्रावादचें साहित्यसंमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलें; त्या वेळी खुद निजामाच्या राजधानींत त्यांनी भाषणामध्ये निजामाचे चांगले कान उपटले ! ते असे घाडसी होते म्हणून मोठी कामे त्यांनी शिरावर घेतलीं आणि तडीस नेलीं. “ साहसे श्री : प्रतिवसति । ” असें सुभाषित आहे. तें कांही खोर्टे नाही. त्यांच्या मनमोकळेणाचा लाभ असा झाला, की समाजाचें सर्व प्रकारचें निरीक्षण ते करूं शकले आणि त्यांच्या समाजशास्त्रावरील लिहिण्याला भरीवपणा आला.

पुस्तकांतच पद्धन राहाणाऱ्या माणसांना शारीरिक श्रमाची बहुधा नावड असते. शाव्हेंतल्या आणि महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांना खोरें-कुदळ घेऊन खणायला लावलें तर ते नाखूष होतील आणि झाडणी घेऊन रस्ते झाडा म्हणून म्हटलें तर नाकेंच मुरडतील. पण केतक-रांचें तसें नव्हतें. त्यांना कष्टाचीं कामे करण्यांत मुळीच कमीपणा वाटत नसे. अमेरिकेत विद्यार्थी असतांना पंप हलविण्याचें काम करून-देखील त्यांनी विद्येसाठीं पैसा मिळविला होता. ज्ञानकोशाचे गडे खाकेत मारून ते घरोघर हिंडत आणि ज्ञानकोशाची विक्री करीत. मुंबईला काम करीत असतांना ते किंवेकदा सकाळीं आठला घराबाहेर पडत ते रात्रीं दहाला घरीं परत येत ! चौदा तास त्यांच्या पायाला खळ नसे. मग मिळेल तेथे ते जेवण घेत आणि पावसाने कपडे भिजले तर अंग-

वरच वाळ्यीत. त्यांनी ज्ञानकोश खपविण्यांत एवढी मेहनत घेतली, की १०० ते १५० रुपये किंमतीचें हें पुस्तक पण ल्याच्या सुमारे दोन हजार प्रती त्यांनी एकव्याने खपविल्या. महाराष्ट्रांत खूप काम करणारी जी माणसें होऊन गेली त्यांत केतकरांचें नांव वगळून चालणार नाही. स्वतःची पुस्तकें स्वतःच खपविण्याचा पायंडा केतकरांनीच महाराष्ट्रांत पाडला.

सर्व कर्तृत्ववान् पुरुषांप्रमाणे केतकर फार आशावादी होते. निराशेचा विटाळ त्यांच्या मनाला सहसा होतच नसे. लहानपणी वडील वारले, आई मृत्युमुखी पडली, थोरली बहीण दिवंगत झाली, पुढे थोरेला भाऊहि वारला पण ते खिन्न झाले नाहीत. स्वदेशासाठी ज्ञान मिळ्यावें म्हणून ते अमेरिकेत गेले आणि तेथून उच्च पदवी मिळवून आले. त्यांची आई पटकीने अचानक वारली तेव्हा ते मॅट्रिक्च्या वर्गात होते. आईच्या मृत्यूच्या दिवशी ते शाळेत गेले नाहीत पण दुसऱ्या दिवशीं एक काविता गुणगुणत त्यांनी वर्गात प्रवेश केला. एका विद्यार्थ्याला त्यांच्या आईच्या मृत्यूची बातमी खोटी कीं काय, अशी त्यामुळे शंकासुद्धा आली. तेव्हा त्याने बिचकत विचारलें, “काय रे केतकर, आईची प्रकृति कशी काय आहे ? ” केतकरांनी शांतपणे उत्तर दिलें, “आई कालच वारली.” तो विद्यार्थी बोलला, “तुझ्या चेहऱ्यावरून तसें वाटत नाही,” तेव्हा केतकर काय उत्तरले ठाऊक आहे ? ते म्हणाले, “कसा चेहरा करूं म्हणजे आई वारली, असें तुला वाटेल ? ” केतकरांच्या या उत्तरांत त्यांच्या मनाचा विचित्रपणा जसा दिसतो तसाच त्यांचा दुर्दम्य आशावादाहि दिसतो. वडील, आई, किंवा बहीण वारल्यामुळे ते कुढत बसले नाहीत

तर आपल्यामार्गे आता कशाचा पाश नाही, आपण अपार ज्ञान आता मनसोक्तपणे मिळवूऱ्या, असें ते म्हणाले. ज्ञानकोश काढतांना आणि पुढेहि, दारिद्र्याने त्यांना फार गांजले. पण ते खटू कधीच झाले नाहीत. किंत्येक वेळा ते पैशाच्या अडचणीत इतके असत, की एक वेळेच्या जेवणाचे पैसेहि त्यांच्यापाशी नसत. मग चहा आणि पाव खाऊन ते वेळ भागवीत किंवा मिळाने दिलेल्या फराळावरच आनंद मानीत. या थोर पुरुषाला तयार कूपड्यांच्या दुकानांतला सूट घालण्याची पाळी येई आणि तल्वे नसलेले बूट घालून वणवण फिरावें लागे. पण ते सदा हसतमुख, सदा आनंदी आणि सदा आशावादी असत. तसेच्या दारिद्र्यांत सामान्य माणसाला संसारसुद्धा सुचला नसता पण केतकरांनी अमोल ग्रंथ त्या वेळी लिहिले ! ‘आशावादी’ या नांवाची एक कांदंबरी केतकरांनी लिहिली आहे; तीमधील एका पात्रावरून आणि त्यांच्या स्वभावावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना ‘आशावादी’ असेंच म्हणत.

त्यांच्या सर्व आयुष्यभर एक भावना सदैव जागृत होती आणि ती भावना त्यांच्या सर्व कामांना प्रेरणा देत होती. ती भावना म्हणजे त्यांची देशभक्ति. केतकर नुसते विद्वान् असते तर त्यांच्याविषयी आदर वाटला असता; ते विद्वान् असून कर्तृत्ववान् असते तर आदर दिगुणित झाला असता; पण ते विद्वान् होते, कर्तृत्ववान् होते आणि देशभक्तहि होते. त्यासुले त्यांच्याविषयीचा आदर शतगुणित होतो. केतकरांना हिंदुस्थानचा मोठा अभिमान होता; हिन्दु संस्कृतीबद्दल त्यांना फार प्रेम वाटे आणि मराठी भाषेबद्दलची त्यांची आपुलकी उघड होती. अमेरिकेत पदवी मिळाल्यावर तिकडेच प्राध्यापक होण्याचा

मान त्यांना मिळत होता. पण हिन्दुस्थानच्या प्रेमामुळे त्या मानाची कदर त्यांनी बालगळी नाही. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या लोकांना मिळावा म्हणून त्यांनी हिंदुस्थानचा किनारा गाठला. येथे आत्यावर त्यांना कोणत्याहि महाविद्यालयांत सुखाची नोकरी करून स्वस्थपणे राहातां आले असते. कलकत्ता विद्यापीठाने त्यांना पदवीधर विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र व अर्थशास्त्र शिकविण्यासाठी नेमूनहि घेतले होते. पण देशाचे जें काम कोणी करीत नाही, किंवा जें करूं म्हटले तरी करतां येणे फार कठीण असते तें काम करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणूनच सुखावर व स्वास्थ्यावर पाणी सोडून जन्मभर दारिद्र्याशी झगडत ते ज्ञानसंग्रह करीत राहिले आणि नवे विचार सांगत राहिले. देशासाठी जे फासावर लटकतात त्यांची देशभक्ति आणि केतकरांची देशभक्ति या निरनिराक्ष्या ठिकाणी चमकल्या असतील पण त्यांच्या उक्टटेंत मुळीच फरक नाही. केतकरांना आपल्या हिंदू समाजाबदल एवढे प्रेम असे, की हिंदूंच्या इतिहासावर, त्यांच्या प्रगतीच्या विचारावर वगैरे त्यांनी शेकडो पृष्ठे लिहून काढली. आपल्या युरोपीय पत्नीला त्यांनी प्रथम हिंदू करून घेतले आणि मगच तिच्याशी लग्न केले. मराठी भाषेवरील प्रेमाने त्यांनी आपले बहुतेक लिखाण मराठींतच केले. त्यांच्या लिखाणाने मराठी भाषा मोठी झाली. त्यांनी मराठीऐवजी इंग्रजीत लिहिले असते तर जगभर त्यांच्या विद्वत्तेचा डंका वाजला असता. वेदांचा अभ्यास करणारा पट्टीचा अभ्यासक, समाजशास्त्रावर थोर विचार सांगणारा विवेचक म्हणून जगाने त्यांच्यावर सुतीचीं फुळे उधळली असती. पण मराठीच्या प्रेमाखातर त्यांनी या सर्वांचा लोभ दूर लोटला. केतकरांनी स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांच्या अभिमानाची भप-

केदार व्याख्यानें कधी दिली नाहीत, परंतु त्यांचा स्वाभिमान अस्सल बावनकशी होता.

मग, अशा थोर पुरुषाचें चरित्र समजावून ध्यावें, असें तुम्हांला नाही का वाटत ?

अभ्यास

१. मराठी भाषेच्या इतिहासामध्ये केतकरांनी गाजविलेला अभूतपूर्व पराक्रम कोणता ? त्याचें वर्णन करा.

२. “ ज्ञानकोशाच्या मलपृष्ठांत मावण्याइतके ते लहान मात्र नव्हते ” म्हणजे काय ?

३. केतकरांची स्मरणशक्ति, धाडस व विक्षिप्तपणा यांचें एकेक उदाहरण द्या.

४. केतकरांची देशभक्ति कोठे कोठे दिसून आली ?

२. विद्याभ्यास

करण्याच्या त्यांच्या तज्हा अगदी वेगळ्या होत्या. सामान्य विद्यार्थी पुस्तके आणि शिक्षकांनी दिलेली टिप्पणी किंवा 'दीपिका' घोकतो, बसेल तेवढी माहिती डोक्यांत कोंकतो आणि ती पेपरांत नेऊन ओततो. त्याचें बहुतेक ज्ञान प्रथम वर्हीत, मग डोक्यांत आणि मग पेपरामध्ये असतें. परीक्षेनंतर तो कोरडा ठणठणीत असतो. पाण्य पुस्तकांबाहेर त्याची नजर काचितच जाते; आणि स्वतः विचार करण्याची कुवत तो कधीच कमावत नाही. टिप्पणी व 'दीपिका' यांच्या पांगुळगाढ्याशिवाय त्याचें पाऊल पुढे पडणे कठीण. पण केतकरांसारखे जे खरेखुरे विद्यार्थी असतात त्यांचा प्रकार कांही वेगळाच असतो. ते परीक्षेपेक्षा खज्या ज्ञानाला महत्त्व देतात आणि परीक्षा संपल्या तरी त्यांचा अभ्यास संपत नाही. पुस्तकांतले ज्ञान पेपरांत नेऊन वाढणारीं ओगराळीं म्हणजे आपलीं डोकीं, अशी त्यांची समजूत नसते. ज्ञानाचें बीं आपल्या मेंदूत रुजावें आणि त्यांतून नव्या ज्ञानाचे शेकडो तरु फुटावेत, असें त्यांना

वाटते. ज्याना आदर्श विद्यार्थी व्हावयाचें असेल त्यांनी केतकरांसारख्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्रत याकरिताच जाणली पाहिजे.

मध्यप्रांतील उमरावती गावीं केतकरांचें मॅट्रिकपर्यंत शिक्षण होऊन १९०० साली ते मॅट्रिक झाले. शाळेत ते खूप अभ्यास करीत. ९ वी-मध्येच त्यांनी १० वीचा अभ्यास केला होता आणि १० वीचे पेपर लिहिले होते ! आश्र्वय असें, की बव्याच घेपरांत त्या वेळी त्यांना उत्तम गुण मिळाले. मध्यप्रांतीत मराठीची एक शिष्यवृत्ति असे; कोणाहि विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ति मिळविण्यासाठी परीक्षेस बसतां येई. जो पाहिला किंवा दुसरा येईल त्याला एक वर्ष कांही रुपये शिष्यवृत्तीदाखल मिळत. या परीक्षेला पुस्तके नेमलेली नसत, सर्वसामान्य प्रश्न येत आणि एक प्रश्न दिलेल्या विषयावर पद्यांत उत्तर देण्याचा असे. केतकरांचे अवांतर वाचन पुष्कळ असल्यामुळे ते या परीक्षेत पहिले आले. शाळेत असतांनाच कृष्णशास्त्री चिपकूणकर, चिंतामणिपेठकर, परशुरामतात्या गोडबोले, गणेशशास्त्री लेले वैगैरे आधुनिक कवि त्यांनी वाचले होते आणि मोरोपंत, वामन, मुकतेश्वर, रघुनाथपंडित इत्यादि जुन्या कवीर्शी त्यांचा परिचय झाला होता. कृष्णशास्त्र्यांचे व्याकरणावरील निबंध, नवनीत, गणेशशास्त्री लेल्यांचे साहित्यशास्त्र, शांकुतल-सौभद्र-आदि नाटके हींहि त्यांच्या दृष्टीतून सुटली नव्हती. त्यांच्या घरांत पुष्कळ जुन्या पोथ्या होत्या; त्या चाळून त्यांवरून त्यांनी शिवरामखामी नांवाच्या एका जुन्या कवीवर 'वऱ्हाड समाचारांत' लेख लिहिला होता. केतकरांनी वाचलेल्या कवींच्या पुस्तकांची नवीं तरी तुम्हांला माहीत आहेत का ? साहित्यशास्त्र म्हणजे काय बरे ? शांकुतल कोणी लिहिले ? सौभद्राचे लेखक कोण ? या प्रश्नांची उत्तरे

देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे शाळेमध्ये केतकरांचे वाचन किती विस्तृत होते, याची कांहीशी कल्पना येईल. केतकरांच्या वाचनाचे आणि बहुशृतपणाचे त्यांच्या गुरुर्जीनाहि मोठे कौतुक वाटे. “चालता बोलता ज्ञानकाश” अशी पदवीच एका गुरुर्जीनी त्यांना दिली होती. त्यांची बुद्धि सर्व विषयांत सहजपणे शिरे आणि तेथे सूक्ष्म विचार करी. तिकोण आणि समांतरभुजचौकोन यांच्याविषयी भूमितीत दोन प्रमेये आहेत. दोन त्रिकोण एकाच पायावर उभे असतील व दोन समांतर रेषांत असतील तर त्यांचे क्षेत्रफल सारखेचे असते, असें पहिले प्रमेय आहे. दुसरे प्रमेय असेंचे आहे पण तें दोन समांतरभुजचौकोनांबद्दल आहे. तुम्ही हीं प्रमेये बहुधा सोडविलीं असतील. पण तुमच्या कधी हें ध्यानांत आलें का, की ती प्रमेये घालण्यांत एक चूक झाली आहे ? ती चूक तुम्ही काढा वरूं हुडकून. केतकरांनी आपल्या गुरुर्जीना ही चूक दाखवून थक्क करून सोडले होते.

केतकरांचे वाचन जवर असे. १९०० साली मॅट्रिक होऊन ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयांत गेले; तेब्हा त्यांच्या वाचनाला विशेषच जोर चढला. ज्या प्राध्यापकांची व्याख्याने सामान्य दर्जाची होत त्या प्राध्यापकांचे तास ते चुकवीत आणि आपल्या खोलीत वाचनामध्ये दंग होऊन जात. नेमलेली पुस्तके घोकण्याकडे त्यांचा कल नसे. परीक्षा जवळ आली म्हणजे नेमलेल्या पुस्तकांची चौकशी ते करीत आणि ती वाचून उत्तीर्ण होण्याचा १-२ महिने प्रयत्न करीत. ते १९०६ साली अमेरिकेत गेले व १९११ साली तेथून परतले. त्या पांच वर्षांत त्यांनी केलेले वाचन पाहून कोणीहि मनुष्य तोंडांत बोटच घालील. ते ज्या कॉर्नेल विद्यापीठांत शिकत तेथेल्या

ग्रंथालयांत सुमारे आठ लाख ग्रंथ होते ! फार मोठे ग्रंथालय होतें तें ! सकाळीं आठपासून रात्रीं अकरा वाजेपर्यंत, पंधरा तास तें पूर्ण उघडें असे. पदवीधर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करण्यांत पुष्कळ स्वातंत्र्य मिळे. केतकरांनी या ग्रंथालयांत जवळ जवळ वस्तीच केली होती. त्यांना वाटे, की असे ग्रंथालय हिंदुस्थानांत पाहायलासुद्धा मिळणार नाही; आता संधि आहे तोंवर वाचून घेतले पाहिजे. म्हणून ते अधारीपणाने वाचीत राहिले. त्या पांच वर्षांत त्यांनी जेवढीं पुस्तके वाचलीं किंवा चाळलीं तेवढीं त्या विद्यापीठातील एकाहि विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकाने चाळलीं नसतील ! ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा, याचें एक शास्त्र आहे. आठ लाख पुस्तकाच्या गर्दीत नेमके पुस्तक कसें हुडकणार ? पुस्तकाचें नांव माहीत नसेल व लेखकाचेंच माहीत असेल तर काय करणार ? एखादा विशिष्ट विषयाची माहिती हवी असेल तर ती कोठे पाहाणार ? जाडे पुस्तक पूर्ण न वाचतां लाचा भयितार्थ चटकन् कसा मिळवणार ? ग्रंथांच्या उपयोगाचें शास्त्र शिकल्याने हें सर्व कळते. यासाठी ‘ग्रंथोपयोगशास्त्र’ आणि ‘ग्रंथवर्णनशास्त्र’ यांवरील काही व्याख्यानें केतकरांनी अभ्यासलीं होतीं. त्यामुळे शोऱ्या वेळांत पुष्कळ गोष्टी त्यांना समजल्या आणि त्यांच्या अभ्यासाला शिस्त लागली. ज्याला पुष्कळ अभ्यास करावयाचा असेल त्याने ग्रंथालयाचा उपयोग करण्याचें शास्त्र अवश्य शिकलें पाहिजे. अमेरिकेद्दन परत आल्यावर, अनेक कामांच्या पसाऱ्यांत केतकरांचें वाचन चालूच होते.

परीक्षांचें महत्त्व केतकरांना कधीहि वाटले नाही. परीक्षांवरून माणसाचें महत्त्व मापणाऱ्यांना ते ‘परीक्षामोजू’ अशी शिवी देत.

त्यांनी परीक्षांकडे इतके दुर्लक्ष केले, की ते अनेकदा नापास झाले. प्रथमतः इंटरमध्ये त्यांनी गोता खाल्ला. मग ज्यूनिअर बी. ए. च्या वर्गात असतां ते फर्स्ट एलेल. बी. ला बसले तेव्हा त्यांना दुसरे अपयश आले. बी. ए. च्या परीक्षेत ते अनुत्तर्णिंच झाले. पीएच. डी. च्या वेळीहि पहिल्या प्रथम त्यांना पदवी मिळाली नाही. म्हणजे एकूण चार वेळा ते खाली राहिले ! केतकर एवढे हुशार, एवढे व्यासंगी मग असें कां वरें झालें ? त्यांचे कारण असें होतें, की 'शाळ्येतल्या ठरीव चाकोरी-तून न शिकतां ते स्वतःच्या मार्गाने स्वतंत्रपणे शिकत होते. कधी देशभक्तीच्या उद्योगांत त्यांना अभ्यासाचा विसर पडत होता; कधी योग शिकण्यामध्ये तल्लीन होऊन ते परीक्षेकडे दुर्लक्ष करीत होते; कधी इतर वाचनाच्या गंगेत डुंबतां डुंबतां नेमलेल्या पुस्तकांच्या डबक्यांत बुडी मारणे त्यांच्या जीवावर येत होतें. वरें, भराभर परीक्षा देऊन नोकरी धरण्याची त्यांना घाई नव्हती; कारण ज्यांच्यासाठी नोकरी करावी असे त्यांचे आप्तेष मृत्युमुखी पडलेले होते. त्यामुळे जेव्हा ज्यांत गोडी वाटेल त्यांत ते रममाण झाले; तेथले अस्सल ज्ञान त्यांनी मिळवले आणि परीक्षांत ते नापास होत गेले. त्यांनी अमेरिकेस जाणाऱ्या बोर्टीत पाय ठेवला तेव्हा ते बी. ए. देखील झालेले नव्हते ! त्यांना परीक्षेची फिकी-रच नव्हती. स्वतःच्या ज्ञानाबदल मात्र त्यांना पक्का विश्वास होता. त्यामुळे ते तसेच अमेरिकेस गेले आणि तेथे बी. ए. व एम्. ए. या परीक्षा तीन वर्षांत त्यांनी उरकल्या.

पीएच. डी. च्या परीक्षेत ते कसे नापास झाले, हें पाहाणे बोधप्रद आहे. १९०९ साली त्यांनी पीएच. डी. पदवीसाठी लागणारु आपला प्रबंध लिहून पुरा केला आणि विद्यापीठाने त्याला मान्यताहि दिली. पण

नेमलेले वाचन आणि फ्रेंच भाषेचा अभ्यास त्यांनी पुरा न केल्यामुळे १९१० च्या पदवीदानप्रसंगी त्यांना डॉक्टरेटची पदवी नाकारण्यांत आली. प्रबंध दिल्यानंतर नेमलेले वाचन आणि फ्रेंचचा अभ्यास त्यांनी करावयास पाहिजे होता पण त्या वेळी त्यांचे विचार वेगळ्याच दिशेने वाहूं लागले. आपल्या विषयाचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे करूं शकूं; तेव्हा ज्या विषयांत इतरांची मदत लागेल असे विषय, संधि आहे तोंवर, शिकून घ्यावे, असें त्यांनी ठरविले. मग भूस्तरशाख, जीविशाख, पुस्तकवर्णनशाख, इतिहाससंशोवनशाख, पुराणवस्तुशाख इत्यादि विषयांच्या विद्यापीठांतील व्याख्यानांना ते जाऊं लागले! त्याच विषयांचा अभ्यास त्यांनी चालवला, त्यांतच ते रंगले आणि पदवीला मुकून बसले. मात्र पदवी हुक्मी तरी अनेक विषयांचा अभ्यास ज्ञाल्याने ज्ञानकोशांचे महत्कार्य उरकण्याचे बळ त्यांच्या अंगीं नक्की आलें. हिंदुस्थानांत तेव्हा प्रौढ विवाहाला प्रारंभ होत होता आणि अमेरिकेत प्रौढ विवाह सर्वस चालू होता. तेव्हा प्रौढ विवाहाने आपल्या हिंदुस्थानचा फायदा होईल कीं तोटा होईल, असा प्रश्न त्यांच्या मनांत घोळत होता. यासाठी, प्रौढ विवाहाचे परिणाम पाहाण्याच्या उद्देशाने त्यांनी तीन गावांचे संशोधन अमेरिकेत केले. या संशोधनामुळे हि त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.

केतकर चार परीक्षांत नापास कां झाले, याचा इतिहास असा विचित्र आहे. त्यांच्या नापास होण्यांत त्यांची ज्ञानाची तहानच स्पष्ट दिसते. केतकरांसारखी माणसें नापास होतात तेव्हा त्यांच्या ज्ञानाच्या भुकेला परीक्षेचीं पुस्तके क्षुद्र वाटतात, हें एक कारण असते. त्यामुळे असें नापासे होणे दूषण नसून भूषणच आहे! लोकमान्य टिळ्क एम. ए. च्या परीक्षेत असेच नापास झाले होते. विद्यार्थ्यांनी नापास ब्हावें, पण

केतकरांसारखें किंवा टिळ्कांसारखें नापास व्हावें. परीक्षेची चार पुस्तके पेलत नाहीत म्हणून क्षुद्रपणाने नापास होण्यांत काय मोठेपणा आहे ?

केतकरांनी अमेरिकेतला अभ्यास स्वावलंबनाच्या बळावर पार पाडला, ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. ते अमेरिकेत गेले तेव्हा फक्त ६०० रुपये त्यांच्यापाशी होते; पण हे पैसे १-२ महिन्यांतच संपून गेले असतील. बडोद्याच्या सयाजीराव महाराज गायकवाडांनी त्यांना एक शिष्यवृत्ति तीन वर्षे चालू ठेविली होती. पण शिष्यवृत्तीवर त्यांचा सर्व निर्वाह कसा होणार ?—आणि शिष्यवृत्ति तीन वर्षे मिळाली तर त्यांना अमेरिकेत राहावें लागले पांच वर्षे. तेव्हा उपजीविकेसाठी मजुरी करण्यावाचून त्यांना गत्यंतर नव्हते. त्यांनी पंप हलवून बागांना पाणी दिलें; शेतांत बटाटे उपटले; कॅमेंयाच्या कारखान्यांत कागदी खोके तयार केले; वाढऱ्याचें काम केलें; वसतिगृहांत ताटवाच्या साफ केल्या; किरकोळ माल घरोघर नेऊन विकला; अमेरिकिन ज्ञानकोशासाठी गिझाइकें मिळवलीं आणि नाना उद्योग करून विद्येसाठी पैसा उभा केला. ही कामे करतांना त्यांना लाज मुळीच वाटली नाही; कारण पोकळ मखरा त्यांना पसंत नव्हता. जे विद्यार्थी गरीब असतील व ज्यांना अभ्यासाची उमेद असेल त्यांनी केतकरांचें उदाहरण डोळ्यांसमारे ठेवावें. केतकरांनी जर गरिबीत अमेरिकेत जाऊन उच्च पदवी मिळवली तर इतरांना तसें करणे अगदीच अशक्य नाही. “उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः । ” हें जसें खरें आहे तसेंच “ उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति विद्या । ” हेंहि खरें आहे.

पुस्तकी अभ्यासाला अनुभवाची जोड दिल्याशीवाय पूर्णता येत नाही. यासाठीच पदार्थविज्ञान किंवा रसायन यांची पुस्तकांतली

माहिती मिळवितां मिळवितां आपण हातांनी प्रयोग करून पाहातों. केतकर ही रीत सर्वच अभ्यासाला लावीत असत. अमेरिका खंड, युरोप खंड, सीलोन, ब्रह्मदेश इत्यादि ठिकाणी याकरिताच त्यांनी प्रवास केला. हिंदुस्थानांतले बरेच भाग त्यांनी दृष्टीखाली घातले. ज्या देशांत जावयाचे त्याची बरीचशी ऐतिहासिक, सामाजिक व भौगोलिक माहिती ते अगोदरच वाचून ठेवीत. मग त्या देशांत गेल्यावर वाचलेली माहिती प्रत्यक्ष परिस्थितीर्णी ते पडताळून पाहात; आपल्या विचारांचा खेरखेटेपणा ते तपाशीत आणि^१ वस्तुस्थितीवरून मर्ते बनवीत. त्यांची निरीक्षणशक्ति फार सूक्ष्म आणि फार मोठी होती. ते पंधरवडाभरच सीलोनमध्ये होते पण तेथल्या लोकांचे त्यांनी असें वर्णन करून ठेवले, की जणू ते १-२ वर्षे सीलोनमध्ये होते ! नाना देश, नाना समाज पाहिल्यामुळे कोणत्याहि देशाचे किंवा समाजाचे वैशिष्ट्य त्यांच्या चटकन् लक्षांत भरे. प्रत्यक्ष अमेरिकिन लोकांपैक्षा अमेरिकेतल्या विवाह-पद्धतींची माहिती त्यांना जास्त असे. ज्ञानकोश संपल्यानंतर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास लिहिण्यास त्यांनी घेतला. तेव्हा दिल्लीपासून सोपान्यापर्यंत अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. छोटा लेख लिहावयाचा झाला तरी प्रत्यक्ष अवलोकनाची सक्त मेहनत घेण्यास ते अनमान करीत नसत. मोठमोठे पुस्तकी पंडित केतकरांच्या पुढे किके पडत, याचे कारण केतकरांचे अवलोकन होय. अमेरिकेत विद्यार्थीद्वयेदेखील विद्यात समाजशास्त्रज्ञ धेंडांशी त्यांनी दोन हात केले आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवले. कारण त्या समाजशास्त्रज्ञांनी नुसती अमेरिकाच पाहिली होती तर केतकरांनी पौर्वात्य जग बघून शिवाय पाश्चात्य जगाहि पाहिले होते.

केतकरांच्या अभ्यासाच्या कांही खुब्या ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत. त्यांच्या टेबलावर कोंया चिठ्यांची चवड ठेवलेली असे. कोणताहि महत्त्वाचा मुदा डोक्यांत आला रे आला, की लगेच एका चिठीवर ते तो टिपून ठेवीत. अशा प्रकारे लिहिलेल्या चिठ्या टेबलावर चिताड पसरलेल्या असत. पक्का लेख तयार करण्यापूर्वी ते या चिठ्या जुळवून, त्यांत भर घाढून तो तयार करीत. या पद्धतीमुळे डोक्यांतला कोणताहि विचार वाया जात नाही आणि प्रत्येक विचारांतले तारतम्य व अनुक्रम ठरवणे सोरें जातें. कोणतेहि विधान करतांना आकडे-शास्त्राची मदत घेण्याचा त्यांचा यत्न असे. त्यांनी एकदा असें लिहिलें, की हिंदुस्थानांतल्या इतर अनेक प्रांतांच्या मानाने व विशेषतः गुजरात व बंगाल यांच्या मानाने महाराष्ट्र अशिक्षित आहे. ठिकठिकाणचे साक्षरतेचे आणि पुस्तकप्रकाशनाचे आकडे देऊन त्यांनी आपले म्हणणे सिद्ध केले होतें. महाराष्ट्राला अशिक्षित म्हटल्याबद्दल दुरभिमानी लोक त्यांच्यावर चिडले पण त्यांच्या म्हणण्याला आकड्यांचा आधार असल्याने त्या लोकांना बोटे मोर्डीत बसण्यापलीकडे कांही करतां आले नाही. मोठा अभ्यास करतेवेळी केतकर इतर विद्वानांना हाताशीं धरीत, त्यांना कामे वाढून देत, त्यांच्या अभ्यासांतून जें निष्पन्न होईल त्यावर स्वतः विचार करीत आणि मग आपलीं मर्ते बनवीत. एखाद्या विषयावर पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून मग निर्णय घेण्याचाहे उपक्रम ते करीत. वेदांचे फार मोठे संशोधन १९१९ पासून १९२२ पर्यंत त्यांनी केलें, तेब्बा याच रीतीने त्यांनी अभ्यास केला. जेब्बा विषय फार व्यापक असतो तेब्बा अशी श्रमविभागणी केल्याशिवाय अभ्यासाचा उरक पडत नाही.

जाणिवेच्या प्रारंभापासून अंतापर्यंत केतकर विद्यार्थी होते. प्रत्येक गोष्टीतून ज्ञान मिळविण्याची त्यांची वृत्ति असे. त्यांच्या घरांत भुताटकी सुरु होऊन ल्यांच्या मुलाला वास होऊं लागला; घरांतल्या वस्तु आपो-आप धावूँ-पळूँ लागल्या; तेव्हा त्यांनी भुताटकीचाच अभ्यास चालू केला ! भुताटकीवर एक ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा विचार होता. आफिं केंत घायपाताचे मळे असतात, असें त्यांच्या एका मिळाने सांगितले; तेव्हा आपल्या बंगल्याभोवती त्यांनी घायपाताची लागवड करून बघितली ! पडीत जमिनींत घायपाताचें उत्पन्न काढतां येईल, अशी त्यांच कल्पना होती. गरीब खियांना कांही उद्योग दावा म्हणून 'खीकर्मसदन' नांवाची एक संस्था त्यांनी काढली. तेथे खियांकळून कपडे शिवून घेतले जात. त्या संस्थेत १२०० रुपयांची बूड येऊन ती बंद करावी लागली. पण केतकरांना वाईट वाटले नाही. जें अनुभवाचें ज्ञान मिळाले तें त्यांना १२०० रुपयांहून मूल्यवान् वाटले ! लोकमान्य टिळ्क तुरंगांत असतां लोकर रंगविषयाचें काम त्यांना मिळाले; तेव्हा रंगारी कामावरचीं पुस्तके मागवून त्यांनी त्यांचा अभ्यास केला. ज्ञानार्जनामधील टिळ्कांची ही वृत्ति व केतकरांची वृत्ति सारखीच होय. दोघेहि जन्म-भर विद्यार्थी होते.

केतकरांच्या ज्ञानार्जनाच्या हौसेला तोड नव्हती. समाजशास्त्राला उपयोगी पडणारी शास्त्रे म्हणून ते शासनशास्त्र व अर्थशास्त्र शिकले. समाजशास्त्र इतिहासाशिवाय अपूर्ण होय म्हणून त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. इतिहासावर त्यांनी मोठाले ग्रंथाहि लिहिले. आवडी-खातर त्यांनी काव्य लिहिले व वाचले. आपले समाजशास्त्रीय ज्ञान सामान्य लोकांना कळावें, या उद्देशाने काढंबज्या रचल्या. काढंबज्या

व काव्य यांच्या मागोमाग साहित्यशास्त्र येतेच. तेव्हा त्याचाहि त्यांनी समाचार घेतला. एका शास्त्रांतले सिद्धान्त व विचार-पद्धति दुसऱ्या शास्त्रांत कशा लावतां येतील हैं पाहाण्यासाठी जीविशास्त्र, भूस्तर-शास्त्र वैगेरे अनोढळी प्रदेशांत ते शिरले. आकडेशास्त्राच्या आधार-शिवाय ज्ञानाची इमारत डळमळीत राहाते म्हणून त्यांनी ते शास्त्र आत्मसात केले. संस्कृत भाषा मराठीची जननी होय; तेव्हा मराठीच्या उत्तम अभ्यासासाठी संस्कृत शिकणे त्यांना अवश्य वाटे. बरे, संस्कृतांतल्या कथावाच्चयाची मुळे प्राकृतांत आहेत; त्याकरिता अर्धमागधी, पाली आदिक भाषा शिकल्याच पाहिजेत. – आणि वेदांसारत्या संस्कृत ग्रंथांचा संबंध पाईर्याच्या झेंद-अवेस्ताशीं असल्यामुळे वेदांच्या अभ्यास-कांनी अवेस्ताची भाषाहि पचवली पाहिजे ! केतकरांच्या ज्ञानार्जनाची क्षितिजें अशीं सारखीं फाकत चालली होतीं. त्यांना ज्या विषयांबदल जिज्ञासा होती त्या विषयांची नुसतीं नांवे द्यावयाचीं म्हटले तरी एक विष्णुसहस्रनाम तयार होईल ! ज्ञानाची इतकी हौस असणारा विद्यार्थी लाखांत एखादाच सापडतो.

केतकरांचें सर्व आयुष्य ज्ञानाच्या उपासनेत संपून गेले. पूर्वीच्या काळचे ऋषि ज्ञानासाठी आपल्या आयुष्याचा होम करीत. केतकरां-नीहि तसेंच केले. पण केतकरांना ऋषि म्हटले तर प्रथमतः चमत्का-रिक वाटेल. कारण त्यांनी जटा वाढवल्या नव्हत्या, अरण्यांत आश्रम बांधला नव्हता कीं राख फासून लंगोटी नेसली नव्हती. उलट ते स्वहस्ते दाढी करीत, सूटबूट घालीत आणि मडमेशीं लग्न करून. संसारांत रंगत. कंदमुळांच्याऐवजी ते भर्जी खात, सोमरसाऐवजी चहा पीत आणि यज्ञीय बोकडाऐवजी बेळ पडल्यास खाटिकखान्यांतले मांस

खात ! पण बाह्य वेषांत किंवा आचारांत ऋषींचे ऋषीपण असते का ? ज्ञानाची अखंड उपासना करील तोच खरा ऋषि. जो ज्ञानाच्या आनंदांत दंग होऊन तहानभूक विसरेल तो ऋषि. या अर्थाने न्यूटन ऋषि होता, राजवाडे ऋषि होते, जगदीशचंद्र बोस ऋषि होते आणि केतकराहि ऋषि होते. फरक इतकाच की व्यास, वाळ्मीकि पुरातन ऋषि होते तर हे आधुनिक ऋषि आहेत.

अभ्यास

१. शाळेतले, महाविद्यालयातले आणि अमेरिकेतले केतकर डोळ्यासमोर आणून “ केतकराचे वाचन जवर असे ” या वाक्याचा क्रमशः खुलासा करा.
२. “ त्यांच्या नापास होण्यांत त्यांची ज्ञानाची तहानच स्पष्ट दिसते ” — हें कसें ?
३. केतकरांच्या अभ्यासाच्या पद्धतींत तुम्हांला जीं वैशिष्ट्ये आढळतात त्यांचे टाचण करा.
४. केतकरांना ‘ आधुनिक ऋषि ’ कां म्हटले आहे ?

३. ज्ञानकोशाचे थोर काये

महर्षि व्यासांनी महाभारत रचलै तेव्हा त्यांनी त्या वेळचें नाना प्रकारचे ज्ञान व कथा गोळा करून आपल्या ग्रंथांत घातल्या. व्यास हे एक प्रकारचे ज्ञानकोशकारच होते. केतकरांचे काम व्यासांच्या परंपरेतले होय. केतकरांच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठीत ज्ञानकोश काढण्याचा एका दोघांनी यत्न केला पण कोंब फुटतां फुटतांच तो कोळपून गेला. तेलगु, बंगाली, हिंदी, गुजराठी इत्यादि भाषांत मात्र ज्ञानकोश झाले होते किंवा होत होते. केतकर मद्रासकडे १९१५ च्या सुमारास गेले तेव्हा त्यांनी “आंग्रेविज्ञानसर्वस्वमू.” या नांवाच्या तेलगु ज्ञानकोशाचे काम पाहिलै आणि त्यांना मराठीत ज्ञानकोश रचण्याची स्फुर्ति झाली. तेलगु, बंगाली वैगैरे ज्ञानकोशांच्यानंतर मराठी ज्ञानकोशास सुरुवात झाली खरी, पण मराठी ज्ञानकोशाचे काम इतके चांगले वठले, की हिंदुस्थानांतल्या कोणत्याहि भाषेने त्यासाठी मराठीचा मत्सर करावा. शिवाजी महाराजांचा जसा मराठ्यांना अभिमान वाटतो तसा अभिमान “महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा”हि वाटला पाहिजे.

दोघांनीहि महाराष्ट्राची कीर्ति दिगंतांत पसरवली. महाराष्ट्राचा मान होऊन राहिलेल्या ज्ञानकोशाचें कार्य कसें पार पडले, हें जाणून घेऊं प्रत्येक मराठ्याचें कर्तव्य होय. शिवाय, मोठाळीं कार्ये कशीं तडीस गेलीं, हें वाचलें की आपणांलाहि एखादें मोठें काम हातीं घेण्यास छुरूप चढतो.

‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ या नांवाचा इंग्रजी ज्ञानकोश आहे. ‘एन. ब्रिट.’ हें त्याचें संक्षिप्त नांव. तो पूर्वीच तयार झाला होता आणि त्याच्या अद्यावत् आवृत्त्या मधून मधून निघत असतात. केतकरांनी मराठी ज्ञानकोशाची कल्पना जाहीर केली तेव्हा अनेकांना वाटले, की हा केतकर काय करणार? – तर एन. ब्रिट. चें भाषांतर करून आपल्या हातीं देणार! पण एन. ब्रिट. चें भाषांतर करण्यांत आनंद मानण्याइतकी केतकरांची बुद्धि कोती नव्हती. प्रत्येक राष्ट्राला जवळचे वाटणाऱ्यां ज्ञान भिन्न असतें, हें त्यांना माहीत होतें. तेव्हा जगांतील सर्व ज्ञानापैकी महाराष्ट्राला उपयुक्त असणारे तेवढे ज्ञानच ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशां’ त घ्यावयाचें, हें धोरण त्यांनी आखले. ‘महाराष्ट्रीय’ दृष्टिकोनांतून त्यांना ज्ञानाची निवड करावयाची होती. युरोपांतले शेकडो गायक, नर्तक, लेखक आणि इंग्लंडांतील लहानसहान खेडीपाडीं यांची माहिती एन. ब्रिट. मध्ये आहे पण तशा माहितीला महाराष्ट्रीय ज्ञानकोशांत त्यांनी चाव दिला नाही. उलट हिंदुस्थानांतील व विशेषतः महाराष्ट्रांतील स्त्रीपुरुष, गावे वगैरेना त्यांनी महत्त्व दिले. हिंदुस्थानचा इतिहास आणि वेदांचे संशोधन यांवर त्यांनी शेकडो पृष्ठे खर्च केलीं. ज्ञानकोशाची रचना या ‘महाराष्ट्रीय’ दृष्टीतून झाल्यामुळे त्याला वैशिष्ट्य आले. ती ज्ञानाच्या क्षेत्रांत एक स्वतंत्र कारागिरी होऊन बसली.

ज्ञानकोशाचे एकंदर चार खंड असून तेवीस विभाग आहेत. पहिला प्रस्तावना-खंड, त्यांत पांच विभाग आहेत. १ त्या विभागाचें नांव 'हिंदुस्थान आणि जग'. त्यामध्ये भारतीय संस्कृतीने जगभर केलेल्या दिग्विजयाचें चित्र चितारले आहे आणि जगांतील संस्कृतीनी हिंदुस्थान-वर घडवलेले परिणाम सांगितले आहेत. शिवाय या प्रचंड घडामोर्डी-तून जे समाजशास्त्रीय नियम निघतात त्यांचेहि विवेचन केले आहे. 'वेदविद्या' हा दुसरा विभाग होय. त्यामध्ये चाराहि वेदांची व त्यांतून निघणाऱ्या सामाजिक, वाङ्मयीन इतिहासाची अपूर्व माहिती आली आहे. ही माहिती तोंवर महाराष्ट्रांत व कांही अंशीं जगांत अज्ञात होती. पण केतकरांनी अनेक विद्वानांच्या साहाय्याने ती उजेढांत आणली. 'बुद्धपूर्व जग' व 'बुद्धोत्तर जग' या तिसऱ्या व चवथ्या विभागांत अतिप्राचीन काळापासून ब्रिटिश राज्याच्या प्रारंभापर्यंतचा जगाचा इतिहास आला आहे. 'विज्ञानेतिहास' नामक पांचव्या विभागांत व्याकरण, वैद्यक, गणित, पदार्थविज्ञान, भूस्तरशात्र वगैरे अनेक विज्ञानांच्या वाढीचा इतिहास वर्णिला आहे. प्रस्तावना-खंडांतील हे पांचहि विभाग म्हणजे ज्ञानकोशरूपी हिमालयाचीं कांचनगंगा, धवलगिरि, गौरीशंकर यांसारखीं पांच शिखरे आहेत. तीं ज्ञानकोशांतील ज्ञानाची उंची बोटें उंचावून जणू दाखवीत आहेत! ज्ञानकोशाच्या दुसऱ्या खंडाला 'शरीर-खंड' असै नांव दिलेले आहे. त्यांत ६ ते २१ विभाग येतात. अनेक विषयांची माहिती अकारविल्हेने त्यांत दिलेली आढळेल. तिसऱ्या खंडांत २२ वा 'सूचीविभाग' येतो. पूर्वीच्या २१ विभागांत जे असंख्य विषय आले आहेत त्यांचा पत्ता चटकन लागावा म्हणून ही 'सूची' वाटाढ्यासारखी उपयोगी पडते. चवथ्या 'पुरवणी' खंडांतहि एकच

विभाग आहे. त्या २३ व्या विभागाला 'हिंदुस्थान-खंड' म्हणतात. त्यांत हिंदुस्थानांतील गावे, नगरे, जाति, राज्यव्यवस्था, भौगोलिक परिस्थिती, इतिहास वरैरे हिंदुस्थानची सर्वांगीण माहिती सांगितलेली आहे. शेवटी या खंडापुरती सूची जोडलेली आहे. ज्ञानकोशाचा प्रत्येक विभाग चांगला जाडाजुडा असून त्यांत मोऱ्या आकाराची चारशे ते पांचशे पृष्ठे आहेत. सर्व ज्ञानकोशांतील पृष्ठांची संख्या दहा हजारांच्यावरच जाते! ज्ञानकोश नुसता बंधून तुम्ही म्हणाल, "अबब! केवढा लष्ट हा ग्रंथ!" पण खरेंच, तुम्हीं ज्ञानकोश पाहिला आहे का? नसेल तर आजच आपल्या शाळेच्या ग्रंथालयांत जाऊन तो पाहा. तो तुम्ही पुन्हा पुन्हा चाळलात, की वर दिलेली माहिती तुम्हांला चांगली समजेल आणि ती तुमच्या मनावर बिबेल.

केतकरांनी कोणत्या बिकट परिस्थितींत ज्ञानकोशाच्या कामाला प्रारंभ केला तें तुम्हांला माहीत आहे. ज्ञानकोशाकरिता लेखक मिळवितांनाच त्यांना किती अटापिटा करावा लागला! इतिहासाचार्य राजवाढ्यांनी मराठी इतिहासावर १५०० पानें लिहावी म्हणून त्यांनी ६००० रुपये त्यांना देऊ केले; पण राजवाडे प्रथम कबूल होऊन मागाहून अंग झटकून दूर झाले. वासुदेवशास्त्री खेरे राजवाढ्यांसारखे इतिहासावरचे अधिकारी लेखक होते. पण त्यांनीहि केतकरांना नकार दिला. त्यांचे पैशामध्ये व इतर कारणांनी जमले नाही. लोकमान्य टिळ्क वेदांवर लेख लिहिणार होते पण राजकारणाच्या रामरगाढ्यांत त्यांना फावले नाही आणि पुढे मृत्युनेच त्यांच्यावर झडप घातली. डॉक्टर भांडारकरांनी लेख तपासून देण्याचें कबूल केले होतें पण म्हातारपणा-मुळे पुढे, काम करण्यास ते असमर्थ झाले. अशा रीतीने, कांही ना.

कांहीं कारण घडून प्रथितयश विद्वानांच्या साहाय्याची सर्व आशा दुरावली. पण केतकर असे खंबीर, की ते मुळीच डगमगले नाहीत. त्यांनी नव्हेपदवीधर हाताशीं धरले आणि फुंक मारून त्याच्यांतून विद्वान् तयार केले ! इंग्रजी पदवीधर आणि जुनी शास्त्रे पढलेले शास्त्री यांच्या मदतीवर ज्ञानकोश तयार झाला. संपादक मिळवतांना जो त्रास झाला तोच माहिती मिळवतांनाहि झाला. ‘महाराष्ट्रीय’ ज्ञानकोशांत मराठीतील सर्व निवडक ज्ञान चावें, ही जपेक्षा साहजिक होती. पण मराठीतले ज्ञान निवडणार कसें ? मराठीत तोंवर किंती पुस्तके प्रसिद्ध झालीं याचा कोणाला पत्ताच नव्हता ! तेव्हा सर्व मराठी पुस्तकांची यादी किंवा सूची प्रथम करावी लागली आणि मग त्या पुस्तकांतले ज्ञान निवडणे शक्य झालें. ज्ञानाचा मुख्य साठा इंग्रजीत होता; तेव्हा मुक्त हस्ताने इंग्रजीमधून मराठीत ज्ञानाची आवक करण्यांत आली. पण कांही ज्ञान इंग्रजीबाहेरेहि होतें व तें हिंदुस्थानला आणि महाराष्ट्राला जबल्लचें असल्यामुळे मराठीत आणें जरूर होतें. तेव्हा जर्मन, डच, फ्रेंच इत्यादि भाषांतील प्रथांचीं भाषांतरे प्रथम इंग्रजीत करून नंतर त्यांचा मथितार्थ मराठीत घेण्यांत आला ! हिंदुस्थानांत होणाऱ्या कोणत्याहि ज्ञानकोशांत वेदविषयक मजकूर उक्कष असावा, असें कोणालाहि वाटणारच. पण वेदांवर लिहितांना असें आढळून आलें, की तोंवर झालेले वेदविषयक वाढमय अचूक किंवा परिपूर्ण नव्हतें. तेव्हा अनेक विद्वानांना हाताशीं धरून, त्यांना संशोधनपद्धतीचे धडे देऊन केतकरांनी वेदांचा अभ्यास केला. जातींची माहिती वैरे ज्ञान पुस्तकांत मिळण्यासारखे नव्हतें; तें त्यांनी समाजांतून प्रत्यक्षक्च गोळा केले. शोडक्यांत म्हणजे ज्ञानकोशाच्या संसारात त्यांना शेंडीपासून तयारी

करावी लागली व ती त्यांनी चिकाटीने, न कच खातां केलीहि !

ज्ञानकोशांत काम करणारे लेखक फुकट कामें करीत नव्हते; कारण उपाशी राहून कोणीच काम करूं शकत नाही आणि ‘कोणाकळून फुकट काम घेणार नाही’ असा केतकरांचा बाण होता. तेव्हा लेखकांच्या पगारासाठी केतकरांना पैसा उभा करावा लागत होता. शिवाय छपाई, कागद वैगरेसाठीहि शेकडो रुपये खर्ची पडत होते. हे पैसे जमवतांना केतकरांची कल्पकता आणि उद्योगशीलता चांगलीच दिसून आली. ज्ञानकोशासाठी “लिमिटेड कंपनी” काढावयाचें ठरवून त्यांनी लोकांना आश्र्याचा पहिला धक्का दिला. तोंवर व्यापारासाठी किंवा कारखान्यासाठी लिमिटेड कंपनी काढून लोकांना ठाऊक होती; पण वाड्मयासाठी कंपनी काढणे सर्वांना चक्रमपणाचें वाटत होते. राजे-रजवाढ्यांनी, सरदारजहागीरदारांनी उदार देणग्या घाव्या व विद्येची कामें व्हावी, अशी प्रथा होती. कंपनी आली म्हणजे शेअर आले, निवडणूक आली, मर्ते आलीं, कायद्याचें नियंत्रण आले; मग लोक शेअर कसचे घेणार, पैसा कसचा जमणार आणि काम तरी कोठून होणार ?— असें शहाण्यासुरत्या लोकांनासुद्धा वाटले. पण केतकरांनी कंपनी काढली आणि त्यांचेंच म्हणणे खरे ठरले. एक लाख रुपये भांडवल जमा झाले ! सुमरे चार लाख रुपयांची उलाढाल झाली ! संस्थानिकांनी नव्है तर मुख्यतः सामान्य लोकांनीच हा पैसा दिला ! आणि आविश्रांत श्रम करून केतकरांनी आपली कल्पना यशस्वी करून दाखविली. केतकरांच्या उदाहरणामुळे मोठमोठ्या वाड्मयीन कामांसाठी ‘कंपनी’ काढण्याची प्रथा पुढे महाराष्ट्रांत चालू झाली.

ज्ञानकोशाला लागणारा पैसा ‘शेअर’ मधून निर्माण झाला आणि

पुस्तकांच्या विक्रीतून उत्पन्न झाला. कलकत्यापासून गोव्यापर्यंतचा शेकडो मैलांचा प्रवास केतकरांनी पुस्तकविक्रीसाठी केला. ज्ञानकोशास गिन्हाईक मिळविण्यासाठी ते दहा दहा, चौदा चौदा तास रोज राबत असत. ते फार कुशल प्रचारक होते. अगदी सामान्य लोकांना ते ज्ञानकोशाचे महत्त्व पटवून देत आणि १०० ते १५० रुपयांचा तो ग्रंथ त्यांना ध्यायला लावीत. ते पुस्तके खपविण्यांत इतके वाक-बगार होते, की एका उपाहारगृहाच्या मालकाला व एका वॉर्शिंग कंपनीच्या मुसलमान चालकाला त्यांनी ज्ञानकोशाचे प्राहक बनविले होते ! एका न्हाव्यालादेखील त्यांनी ज्ञानकोश घेण्यास लावले होते ! ज्ञानकोश एकूण तीन हजार खपले; त्यांपैकी दीड ते दोन हजार एकट्या केतकरांनी खपविले ! केतकर म्हणजे जगदाविद्यात महापांडित; पण ज्ञानकोशाचे गढे खाकेंत मारून ते दारोदार विकतांना त्यांना कमीपणा वाटला नाही. त्यांच्या शिकवणीमुळे ज्ञानकोशांतले अनेक संपादक, पुस्तकांचा प्रचार स्वतः हिंडून करूं लागले.

केतकरांनी एक लाखाचे शेअर खपविले, तीन हजार पुस्तके विकली पण पैशाचा प्रश्न तरीहि त्यांना फारच जाचला. विशेषतः छापखान-दारांनी त्यांना पेचांत टाकले. महाराष्ट्रांतल्या जुन्या व मोठ्या छापखा-न्यांत केतकरांनी पुस्तके छापण्यास दिली; पण त्यांचे काम कोणीहि सचोटीने केले नाही. छापखानदार छपाईस अक्षम्य दिरंगाई कीत. एकेका दिवसाच्या दिरंगाईने केतकरांना सुमारे दीडशे रुपये बूढ येई ! कारण त्या बेळांत, संपादनखात्यांतल्या संपादकांना व इतर नोकरांना पगार घावाच लागे. छापखानदारांच्या निष्काळजीपणामुळे सुमारे पंचाहत्तर हजार रुपये केतकरांचे बुडाले ! शेवटी, त्यांनी स्वतःचाच

छापखाना उभा केला; खिशांत केवळ शंभर रुपये असतांना धाडसाने चार हजार रुपयांचे यंत्र मागविलें आणि या पेचांतून मार्ग काढला. केतकरांच्या जार्गी लेचापेचा मनुष्य असता तर तो हबकूनच गेला असता. छापखानदारांप्रमाणे ज्ञानकोश-कंपनीच्या चालकांशीहि केतकरांना झगडावें लागलें. कांही चालक आपला स्वार्थ पाहात होते, केतकरांना मुठींत ठेवण्याची त्यांची इच्छा होती पण केतकरांनी त्यांना नाना खटपटी करून चालकमंडळांतून हुसकून दिलें. केतकर खूप काम करीत, त्यांच्या इतका योग्य दुसरा मनुष्य मिळें शक्य नव्हते आणि त्यांना कंपनीच्या कायदाचें काटेकोर ज्ञान होते म्हणूनच ते या कामांत यशस्वी झाले. दिल्लीवर घडक देणाऱ्या बाजीरावाचें रक्त गृहकलहाने जितके खालें तितकेंच केतकरांचे खालें. पण केतकर बाजीरावासारखे वीर पुरुष म्हणून डरले नाहीत.

ज्ञानकोशाचें काम म्हणजे ज्ञान एकत्र करण्याचें सोवळे काम. त्यांत भांडणतंटे, चळवळी, कोर्टदरबार होण्याचें कांही कारण नाही. पण महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या वेळी जवळ जवळ हे सर्व प्रकार झाले. ज्ञानकोशाच्या चवध्या विभागांत महंमदाचें चरित्रि प्रसिद्ध झालें; तें मुसलमानांना आवडले नाही. त्यामुळे मुसलमानांनी मोठी चळवळ केली. सभा झाल्या, ठराव झाले, सरकारकडे अर्ज गेले आणि केतकरांकडे शिष्टमंडळे आली. निजामच्या राज्यांत ज्ञानकोशाला बंदी करणारे फर्मान निघाले व कांही माथेफिरुंनी केतकरांना खुनाच्या धमक्या दिल्या ! केतकरांनी मुसलमानांना परोपरीने समजावून सांगितलें; पुरवणीमध्ये दुसरी बाजू मांडण्याचें कबूल केलें पण जमले नाही. अखेर अज्ञानापुढे व आग्रहापुढे हात टेकून त्यांना महंमदाच्या चरित्राचीं पाने कापावी

लागली ! देवरुखे, गोवर्धन वगैरे जातीनीहि ज्ञानकोशाविरुद्ध काढूर माजवलें. कारण त्यांना स्वतःविषयी ज्ञानकोशांत आलेला मजकूर मान्य नव्हता. त्या सर्वांना केतकरांनी शांतपणे उत्तरे दिलीं पण त्यांचें समाधान झाले नाही. कालांतराने त्यांच्या चळवळी थंडावल्या आणि तो प्रश्न मागे पडला. केतकरांच्या धैर्याला मात्र येथे चांगलाच कस लागला, व तें बावलकशी ठरले.

जे पुरुष मोठाली कामे तडीस नेतात त्यांच्या अंगी अनेक गुण एक-वटलेले असतात. एखाद्या गुणाने मोठी कामे होते नाहीत. शिवाजी महाराज जसे शूर होते तसेच मुत्सदीहि होते म्हणून ते हिंदवी राज्य स्थापूं शकले. लो. टिळक जसे धैर्यमेरु होते तसेच संघटक व विद्वान् होते म्हणून ते इंग्रजी राज्याला धक्का देऊं शकले. महात्मा गांधी जसे राजकारणी होते तसेच साधु पुरुष होते म्हणून ते स्वातंत्र्य मिळवूं शकले. महिला विद्यापीठ स्थापणारे महर्षि आणणासाहेब कर्वे यांच्यामध्ये पराकोटीची चिकाटी आहे व शुद्ध चारित्र्य आहे म्हणून ते यशस्वी झाले. केतकर नुसते विद्वान् असते तर त्यांनी चार पुस्तके लिहिली असती; पण त्यांच्या हातून ज्ञानकोश झाला नसता. चिकाटी, धैर्य, सततोद्योग, संघटनकौशल्य, धाडस वगैरे अनेक गुणांची जोड त्यांच्या विद्वत्तेला मिळाली होती; म्हणूनच ज्यांचें नांव मराठी भाषा जिवंत असेतोंवर तेजाने तळ्पत राहावें असैं काम ते करूं शकले.

ज्ञानकोशाचें मोठेंपण अनेक प्रकारचै आहे. ज्ञानकोशाने वेचक ज्ञान एकत्र केलें. अशा वेचलेल्या व एकत्र केलेल्या ज्ञानाचा उपयोग फार होतो. समजा, मला मराठी काव्याचा अभ्यास करावयाचा आहे; पण केवळ मराठी काव्य वाचून माझें भागेल का ? संस्कृत काव्याचा

मराठी काव्यावर परिणाम ज्ञालेला आहे. पंडित कवीनी संस्कृत कवितेवरून मराठी कविता लिहिली, हें तुम्हांला माहीत आहे. मग मला मराठी कवितेच्या अभ्यासासाठी संस्कृत कविता समजली पाहिजे. पण संस्कृत कविता वाचण्याइतका वेळ माझ्यापाशी नसतो. मग मी काय काय बरें करावें? ज्ञानकोशांत तज्ज्ञ माणसाने लिहिलेला संस्कृत काव्यावरील लेख वाचून अशा वेळी, मी पुढे जाऊ शकतो. अभ्यासकाळा ज्ञानकोश असा उपयोगी पडतो. ज्याला त्याला आपापल्या शंका आणि जिज्ञासा ज्ञानकोशावरून फेडून घेतां येतात तें वेगळे. समजा, तुम्ही दिल्लीला जावयास निधालांत व तेर्थील ऐतिहासिक स्थळे पाहाण्याची तुमची इच्छा आहे. पण ऐतिहासिक स्थळे कोणती आहेत, हें कळव्याशिवाय ती पाहातां येतील का? ज्ञानकोश उघडून दिल्लीवरील लेख तुम्ही काढलांत, की त्यावरून तुम्हांस हीं ऐतिहासिक स्थळे कळू शकतील. ज्ञानकोशाने आपल्या मराठीतल्या ज्ञानाचा खजिना खूपच बाढवला आहे. अनेक लेखक महाराष्ट्रीय होते पण त्यांचे लेखन ज्ञालें इंग्लिशमध्ये. अशांचे इंग्रजी लेखन भाषांतरून व संक्षिप्त करून ज्ञानकोशाने मराठीत आणले. कांही लेखक होते इंग्रज, डच, जर्मन किंवा अमेरिकिन; पण त्यांनी आपापल्या भाषांत हिंदुस्थानबदल किंवा महाराष्ट्राबदल लिहिले होते. अशांचे लेखन भारतीय किंवा महाराष्ट्रीय महामाणसाच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. ज्ञानकोशाने म्हणूनच तें मराठीत आणले. हें ज्ञालें संप्रहाचे काम; त्याशिवाय नवीन संशोधनाचे व ज्ञानदानाचे कामहि ज्ञानकोशाने खूप केले. आपल्या वेदांबदल हिंदी लेखकांनी फार थोडे लिहिले; पण पाश्वात्य पंडितांनी त्यांवर अपार लेखन केले. तें लेखन एकांगी, अपुरें आहे; त्यांत खूप भर घालतां येईल, असें

केतकरांना प्रथमदर्शनीचं वाटले. पाश्चात्य पंडितांचा अभ्यास खूप, पण येथल्या स्थितीचै त्यांचें ज्ञान अपूर्ण; म्हणून त्यांच्या लिहिण्यांत उणीवा राहून गेल्या होत्या. तेव्हा प्रत्यक्ष यज्ञ केलेले, जुनीं शाळें पटलेले पंडित मदतीस घेऊन केतकरांनी वेदांचा अभ्यास केला. या अभ्यासावरून वेदांबद्दल व वेदकालीन इतिहासाबद्दल खूप नवी माहिती त्यांनी उजेढांत आणली. या माहितीचा सारांश जगांतल्या बहुतेक विद्यापीठांकडे त्यांनी पाठविला आणि अनेक विद्यापीठांनी 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' नंतर विकत घेतला ! इंग्लंड, स्वीडन, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, फ्रेंच इंडोचायना, अमेरिका इत्यादि राष्ट्रांत री विद्वत्तेची थोरवी सांगत आज 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' - - - - - रांचा समाजशास्त्राचा अभ्यास दांडगा होता; ते त्यांनी आपले समाजशास्त्रीय विचार मांडले.

हिंदुस्थानांत समाजशास्त्राचा अभ्यास अजून जोराव विचारांची किंमत कळलेली नाही. पण केतकरांना व. लोक मोठमोठाले ग्रंथ पुढे लिहितील असे सिद्धान्त आपण सांगितलेले आहेत ! सारांश ज्ञानकोशाचें महत्त्व अनेक १ न जाई आणि त्याचा उपयोग फार मोठा आहे.

ज्ञानकोश पूर्ण झाला तरी आपल्या लिहिण्याची परीक्षा करणारे पंडित महाराष्ट्रांत नाहीत म्हणून केतकरांना वाईट वाटे. आपल्या ज्ञानकोशाचा भरपूर उपयोग लोकांनी करावा, अशीहि त्यांची इच्छा होती. तुम्ही यापुढे, ज्ञानकोश किंवा त्याच्यासारखे इतर कोश यांचा नेहमी उपयोग करीत जा, म्हणजे केतकरांची ती इच्छा पूर्ण होईल. - आणि केतकरांच्या लिहिण्याची परीक्षा करण्याची आकांक्षाहि तुम्ही

अवश्य बाळगा. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांतूनच केतकर झाले; मग तुमच्यांतून केतकरांची परीक्षा घेणारा कोणी होणार नाहीं, असें कसें म्हणावें? ‘Not failure but low aim is crime’ हें तुम्हीलक्षांत ठेवा, आणि असली उंच आंकांक्षा बाळगतांना एवढेदेखील डरून नका.

अभ्यास

१ ज्ञानकोशाची रचना ‘महाराष्ट्रीय’ दृष्टिकोनांतून केली, म्हणजे काय केले?

२ ज्ञानकोशाच्या कामांत आलेल्या अडचणीचा निर्देश करा व त्यापैकी एका अडचणीचें निराकरण केतकरांनी कर्में केलें, तें सागा.

३ ज्ञानकोशाची थोरवी वर्णन करणारे गद्यकाव्य लिहा किंवा ज्ञानकोशावर एक स्तोत्र रचण्याचा प्रयत्न करा.

४ विद्वत्तेच्या जोडीला कोणते गुण होते म्हणून केतकर यशस्वी झाले?

४. वाञ्छय

योद्धयांच्या चरित्रांत लढायांची वर्णने येतात. ती सर्वानाच आवडतात. राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या चरित्रांत बंदिवास व संकटे यांचा वृत्तांत येतो. तोहि आपले मन वेधून घेतो. पण विद्वानांच्या चरित्रांत लढायांची वर्णने कोठून येणार ? बंदिवास किंवा संकटे यांचा वृत्तांत तरी कसा संभवणार ? विद्वान् लढाया खेळत नाहीत कीं बंदिवासांत पडण्याचा, नाना संकटे सोसण्याचा प्रसंग त्यांच्यावर सहसा येत नाही. ते लिहितात पुस्तके; त्यांच्या चरित्रांत पुस्तकांची वर्णनेच वाचावी दागतात. — आणि पुस्तकांची वर्णने तितकीं आकर्षक नसतात. पण पुस्तकांची वर्णने आकर्षक नसलीं तरी महत्वाचीं असतात. एकेक पुस्तक अकल्पनीय उलथा-पालथी घडवून आणते. फ्रान्समध्ये रूसो व व्हॉल्टेअर यांच्या पुस्तकांनी फ्रेंच राज्यक्रांति पेटवली. लो. टिळ्कांच्या गीतारहस्याने अनेक लोकांच्या जीवनाला दिशा मिळाली. सावरकरांच्या मॉझिनीने फासावर हसत चढणारे तरुण निर्माण केले. मोळ्या पुस्तकांचा ग्रभाव असा मोठा असतो. यासाठी पुस्तकांची वर्णने.

आकर्षक नसलीं तरी तीं वाचलीं पाहिजेत. केतकर विद्वान् होते म्हणून त्यांच्या चरित्रांत आपणांला आता पुस्तकांचीच वर्णने वाचावी लागतील. केतकरांची पुस्तके म्हणजे आपल्या महाराष्ट्राचैं धन आहे. त्या धनाच्या भांडवलावर पुढे मोठा राष्ट्रीय व्यापार थाटला जाणार आहे ! त्यांच्या पुस्तकांतले विषय अनेकांना मार्गदर्शक होणार आहेत. तेव्हा त्यांच्या पुस्तकांची ओळख करून घेणे, हें प्रत्येक विद्याप्रेमी माणसांचे कर्तव्य होय.

केतकरांनी मराठींत आणि इंग्रजींत दोन्ही भाषांत लिखाण लिहिले. त्यांनी जन्मभर लेखनाचाच उद्योग केला. पोटासाठी भलताच उद्योग करावा आणि फावल्या वेळांत लिहावें असा प्रकार त्यांच्या बाबतींत नव्हता. लेखनावरच त्यांची उपजीविका चाले. ज्ञानकोशाचे वेळी त्यांना प्रकाशन, मुद्रण, विक्री, पैसा गोळा करणे वैरे बरेच उद्योग करावे लागले; पण हे सर्व उद्योग वाढमयार्थी संबद्ध होते. म्हणजे लेखन हाच केतकरांचा प्रमुख व्यवसाय होता. त्यांना लेखनाची हौसहि तशीच दांडगी असे. ते आगगाडींत लिहीत, दैर्घ्ये लिहीत, झोपेंतून उठून लिहीत हें तर खरेंच; पण ते विश्रांति घेण्यासाठीहि लिहीतच ! गंभीर, शास्त्रीय प्रंथ लिहितांना आलेला शीण घालविण्यासाठी ते काव्य किंवा कादंबरी लिहीत. म्हणजे एका वेळी त्यांचे दोन प्रकारचैं लिहिणे चालू असावयाचे. एक लिहिणे गंभीर असे तर दुसरे करमणुकीचे असे. अशा प्रकारे ‘प्राचीन महाराष्ट्रा’चा प्रचंड इतिहास लिहितां लिहितां त्यांनी ‘गावसासू’ व ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबव्या हातावेगव्या केल्या ! लेखनाची त्यांची गति फार जलद असे. ज्ञानकोशांतून थोडी सवड मिळतांच त्यांनी इतके लिहिले की

त्यांच्या लिहिण्यावर अभिप्राय लिहितां लिहितां कांही टीकाकारांची तिरपीट उडून गेली ! त्यांच्या लिहिण्याचा आढावा घेतला तर असें दिसतें, की त्यांचे एकूण लहानमोठे दहाअकरा ग्रंथ आहेत; सात काढंबऱ्या आहेत; थोडीशी स्फुट कविता आहे; एक अपूर्ण नाटक आहे आणि सुमरे चारपांचशे स्फुट लेख आहेत ! संपादित केलेले किंवा पत्र-कांच्या स्वरूपाचें त्यांचें वाढमय आहे तें वेगळेच. शिवाय ज्ञानकोशामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुमरे दहा हजार पृष्ठांचें वाढमय उत्पन्न झालें तें यांत धरलेले नाही. त्यांचे कांही वाढमय अजून अप्रासिद्धीच्या अंधारांतच पिचत पडलेले आहे. हें सर्व वाढमय एकदम दृष्टीसमोर आणलें, की केतकरांची लेखणी किती बहुप्रसु होती, हें स्पष्ट होतें. महाराष्ट्रांत न. चिं. केळकरांसारखे खूप लिहिणारे जे लेखक आहेत त्यांच्यामध्ये केतकरांची गणना नक्की करावी लागेल. ते खंदे लेखक होते, यांत संशय नाही..

दुर्दैवाने त्यांचे समग्र वाढमय आज एका ठिकाणी मात्र मिळूं शकत नाही. केळकरांचे सर्व वांडमय ‘समग्र केळकर’ या नांवाने प्रसिद्ध झालें, तसें केतकरांचे झालें नाही. उलट केतकरांचे वाढमय नाना ठिकाणी विखुरलें गेले. त्यांचे एक पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झालें, एक इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालें, दोन कलकत्याला प्रसिद्ध झालीं आणि बाकीचीं महाराष्ट्रांत प्रसिद्ध झालीं ! त्यांचे कित्येक लेख जुन्या मासिकांच्या व वृत्तपत्रांच्या दिगाव्यांत विखुरलेले आहेत. कांही लेख तर मद्रासच्या एका मासिकांत आले होते आणि त्या मासिकाचे अंक मिळणे आज दुरापास्त झालें आहे. मासिकांतले कांही लेख आज नामशेष झाले आहेत किंवा नांवासकट नष्ट तरी झाले आहेत. त्यांचीं कांही पुस्तकेहि

हल्ली बाजारांत मिळत नाहीत. पाश्चात्य देशांत थोर लेखकांचे वाङ्मय किती काळजीपूर्वक जतन करून ठेवतात. पण आपण असे करंटे, की आपल्या वाङ्मयधनाची आपणांचा किंमत नाही. श्रीमंताच्या उधळ्या व नादान मुलाप्रमाणे आपण तें उधळून मार्तींत घालवितो. केतकरांचे सर्व लेख व ग्रंथ जेव्हा पुन्हा छापले जातील तेव्हा सोन्याचा दिवस उगवला, असे म्हणावें लागेल.

केतकरांचे वाङ्मय जसें विपुल आहे तसेंच तें विविध आहे. त्यांनी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला होता; त्यामुळे अनेक विषयांत त्यांचे डोके चाले. त्यांनी समाजशास्त्रावर खूपच लिहिले आहे. समाजशास्त्रावर त्यांची तीन पुस्तके आहेत. एक पुस्तक त्यांनी अर्थशास्त्रावर लिहिले आहे. त्यांचे एक पुस्तक कायद्यावर आहे; दोन पुस्तके राजकारणावर आहेत; एक पुस्तक साहित्यशास्त्रावर आहे आणि इतिहासावर लिख-डात्मक एक प्रचंड ग्रंथच आहे ! वेदांवर त्यांनी ज्ञानकोशाचे जे दोन खंड रचले तेहि येथे सांगितले पाहिजेत. कौतुकाची गोष्ट अशी, की इतके शास्त्रीय ग्रंथ लिहून, त्यांनी ललित वाङ्मयदेखील लिहिले. शास्त्रीय ग्रंथांमुळे त्यांची गणना रानडे, भांडारकर, टिळ्क, राजवाडे या गाढ्या पंडितांत होऊ लागली. ज्या पंडितांत त्यांची गणना झाली त्या पंडितांपैकी एकानेहि ललित वाङ्मय लिहिले नाही. पण केतकरांनी तें लिहिले आणि कांदंबरीवाङ्मयांत आपले नांव आपल्या वैशिष्ट्याने चिरंजीव करून ठेवले. त्यांनी एक अपूर्ण नाटकाहि लिहिले आणि त्यांच्या कांही स्फुट कावितादेखील प्रसिद्ध झाल्या. आयुष्याच्या शेवटी एक महाकाव्य लिहिण्याचा त्यांचा विचार होता; पण तो तडीस गेला नाही. त्यांच्या वाङ्मयांतील विविधता आश्र्यजनक आहे.

वैपुल्य आणि विविधता हे गुण महत्त्वाचे आहेत, पण कोणचेही वाढ्य एवढया दोनच गुणांनी उच्च ठरू शकत नाही. वाढमयाची उच्चता ल्यामधील विचारांच्या उंचीवर व नवीनपणावर अवलंबून असते. या दृष्टीने केतकरांचें सर्व शास्त्रीय वाढमय उच्च दर्जाचीं आहे. समाजशास्त्रावरील आपल्या ग्रंथांत त्यांनी मुख्यतः हिंदू समाजाचा विचार केला. हिंदू समाजाची बांधणी कशी आहे, तो खिश्वन किंवा मुसलमान समाजांपेक्षा वेगळा कसा आहे, आजपर्यंत त्याचा विकास कसकसा झाला, त्याने भाविध्यकाळांत उन्नें काय टिकवावें व नवें काय ध्यावें, याचें विवेचन त्यांनी केले. असें स्पष्ट व शास्त्रीय विवेचन दुसऱ्या कोणाहि मराठी लेखकाने केलेले नाही. जगांतील मनुष्यसमूहांच्या विकासाचे नियमाहि शोधून केतकरांनी मांडले आहेत. हिंदुस्थानांतल्या सुमारे तीन हजार जारीचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. समाजशास्त्रावरील या त्यांच्या लिखाणाचा दर्जा इतका मोठा आहे, की परीक्षेसाठी त्यांनी लिहिलेल्या पहिल्याच पुस्तकाने युरोप-अमेरिकेतल्या पांचसात विद्यापीठांत टीकेची खळबळ उडाली होती. पालीच्या व संस्कृताच्या जगद्विल्यात पंडितांनी त्यांच्या पुस्तकावर अभिप्राय लिहिले आणि फेंचमध्ये एक परामर्श घेणारी टीका प्रसिद्ध झाली ! अर्थशास्त्रावरील त्यांचें पुस्तक छोटें पण मार्मिक आहे. त्या पुस्तकांत त्यांनी सामाजिक घडामोर्डीचा आर्थिक घडामोर्डीशीं असणारा निकट संबंध दाखविला आहे. म्हणजे पड्याच्या पद्धतीचा परिणाम कारखान्यावर कसा होतो, जारीचा परिणाम उद्योगधंदांवर कसा होतो वैगेरे गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. साहित्यशास्त्रावरील आपल्या पुस्तकांत त्यांनी जुन्या मराठीत काव्यपरीक्षण कसें होई, तें सांगितले. काव्यपरीक्षणावर पूर्वी पुस्तकें

होत नसत; अशा स्थिरीत लोकांनी केलेले काव्यपरीक्षण कर्से हुड-कावें, त्याच्या रीति या पुस्तकांत सांगितल्या आहेत. हल्ली हें पुस्तक बी. ए. ला नेमलेले असते. राजकारणावरील एका पुस्तकांत त्यांचा द्रष्टेपणा उघड दिसतो. इंग्रज लोक आपल्याच स्वार्थासाठी हिंदुस्थानला स्वातंत्र्य देतील, असे भविष्य तेथे त्यांनी वर्तविले आहे! हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यांत इंग्लंडचा फायदा आहे, असा विचित्र वाटणारा सिद्धान्त सांगून तो त्यांनी त्या पुस्तकांत पटवून दिला आहे. आज त्या सिद्धान्ताची प्रचीति आपणांला येत नाही का? 'प्राचीन महाराष्ट्र' या इतिहासांत त्यांनी ताम्रपट, शिलालेख, अवशेष, कथावाडमय इत्यादि अफाट साहित्यावरून शातवाहनांच्या काळचा वृत्तांत दिला आहे. हा वृत्तांत देतांना त्यांनी कल्पना सपाठून लढवली; त्यामुळे तो खोटा म्हणावा तरी पंचाईत होते आणि खरा म्हणावा तरीहि पंचाईत होते. कारण दोन्ही ठिकाणी पुरावा अपुरा पडतो व केतकरांच्या कल्पनेला काय म्हणावें तें कळत नाही. मिळून केतकरांनी टीकाकारांना बुचकब्यांत टाकले आहे. असो. येथवर केलेल्या वर्णनावरून, आकाशाप्रमाणे उंच व अफाट अशा केतकरांच्या विचारांची थोडीशी कल्पना तुम्हांला येऊ शकेल.

केतकरांचे विचार उंच व अफाट खरे, पण ते अनेक वेळा विक्षिप्त, विचित्र किंवा चक्रमपणाचे भासतात आणि काचित् तसे असतातहि. त्यांचे जे विचार अनेकांना मुलखावेगळे वाटले त्यांचे कांही नमुने पाहाण्यासारखे आहेत. सर्व मराठी काव्य जळून खाक झालें तरी वर्डमयाच्या दृष्टीने जगाचे कांही नुकसान होणार नाही, असा शेरा त्यांनी मराठी काव्यावर ज्ञानकोशामध्ये मारला! गीता हा सैतानी ग्रंथ आहे,

आपल्या आयुष्याला दिशा दाखवण्याची त्याची आज योग्यता नाही, अशा अर्थाचे उद्गार एका कादंबरीत एका संन्याशाच्या तोंडी त्यांनी घातले ! मलबारमध्ये कुटुंबांत खिया प्रसुख असतात; तसली खीसत्ताक कुटुंबपद्धति पुन्हा कोठे सुरू करावी, असें त्यांचे मत होते. बुवाबाजी आणि गुरुबाजी समाजाला उपयोगी आहे, सबव ती नष्ट करू नये, तीत अधिक कला आणावी, असें एका कादंबरीत त्यांनी म्हणणे मांडले ! हिंदुस्थान देश सार्वभौम व स्वतंत्र आहे, त्यावरील ब्रिटिश पालमेंटची सत्ता बेकायदेशीर असून ती कोटीत फिर्याद केल्याने नष्ट होईल, असा त्यांचा पक्का विश्वास होता ! इंग्रज व्हाईसराँयने पगडी, बाराबंदीचा अंगरखा, किंवा शेरवानी यासारखा हिंदी पोषाख करावा म्हणून त्यांनी सूचना केली होती ! ते म्हणत, की बादशाहाकडे अर्ज करून त्याने ब्राह्मणांकडून मुंज करवून ध्यावी, हिंदु संस्कार करवून ध्यावे, अशी विनंती करण्याचा आपणांस हक्क आहे ! – अशी त्यांची विक्षिप्त ठरलेली मते किती तरी सांगतां येतील. ती वरकरणी मूर्खपणाची किंवा आचरटपणाची दिसतात, पण त्यांत पूर्ण सत्य नसलेले तरी खूप अर्थ होता; त्यांच्यामागे फार मोठा विचार होता. केतकरांचे वाळमय प्रत्यक्ष वाचल्याशिवाय त्यांच्यामधले रहस्य कळणार नाही. थोडक्यांत म्हणजे उंच, अफाट, मुलखावेगव्या विचारांनी केतकरांचे वाळमय भरलेले आहे आणि म्हणूनच तें उच्च आहे. तें वाचकाला पानोपानीं विचारांचे धक्के देतें. तें झोपलेल्याला जागें करील; सुस्त ढोक्यांत विचारांची वादलेले उत्पन्न करील आणि आक्रसलेल्या, खुरटलेल्या, संकुचित माणसांना भव्य बनवील.

येथवर सांगितलेले, की केतकरांचे लिहिणे विपुल, विविध आणि

विचारप्रवर्तक होते; पण तेवढे सांगितल्याने त्यांच्या लिहिण्याचें पूर्ण वर्णन होत नाही. तें लिहिणे मार्गदर्शक होते, हा त्याचा असाधारण गुण होय. केतकरांनी देशभक्तासारखा पौषाख कधी केला नाही, ते तुरुंगांत कधी गेले नाहीत; पण ते रोमरोमांत देशभक्त होते. आपल्या देशाच्या प्रगतीचा विचार अहर्निश त्यांच्या मनांत घोळत असे. त्यामुळे त्यांनी देशाचें भलें कसें होईल, हेंच सर्वत्र सांगितलें आहे. हजारो वर्षांचा आणि अनेक देशांचा इतिहास त्यांना तळहातावरील आवळ्यात. इतका स्पष्ट दिसे; अनेक समाज० त्यांनी बारकाव्याने पाहिले होते; समाजांत उलथापालथी कशा होतात, याचा शास्त्रीय अभ्यास त्यांनी केला होता; त्यामुळे आपल्या राष्ट्राच्या उणीवा त्यांना चटकन् समजत. त्यांवरील उपाय ते सहज सांगूऱ शकत. अर्थात् त्यांचें लिहिणे म्हणजे दशग्रंथी ब्राह्मणाची पोपटपंची झाली नसून दृष्ट्या गुरुचा मार्गदर्शक उपदेश झाला आहे. त्यांतील प्राद्याप्राद्य भाग निवडल्यास तें विधायक आहे. ज्यांना आपल्या समाजाचें कोणतेहि काम करावयाची इच्छा असेल त्यांनी आधी 'केतकर' वाचावे; त्यांना कांहीतरी नवा प्रकाश मिळाल्याखेरीज राहाणार नाही. कांहीजण लहान विद्यार्थ्यांचे गुरु असतात; त्यांना आपण 'मास्तर' म्हणतो. कांहीजण समाजाचे गुरु असतात; त्यांना आपण व्याख्याते किंवा पुढारी म्हणतो. पण केतकर 'मास्तरांचे', व्याख्यात्यांचे व पुढाव्यांचे गुरु होते. म्हणजे ते गुरुंचे गुरु होते. 'गुरुणां गुरुः' हीच पदवी त्यांना सार्थ होय !

केतकरांच्या कादंबव्यांचा प्रकार कांही वेगळाच आहे. नायक, नायिका, खलनायक त्यांत सहसा भेटणार नाहीत. नायिकेवरील संकटांचें निवारण करून खलनायकाचा पाडाव करून, नायकांचे नायि-

केशी लग्न झाले, असले छापांतले कथानक त्यांत दिसणार नाही. आपल्या डोक्यांतले शेकडो विचार लोकांना सांगता यावे म्हणून केतकरांनी कादंबन्या लिहिल्या. आपले सामाजिक निरीक्षणहि ते कादंबरींत मांडीत. गोष्टीच्या रूपाने सांगितलेले विचार व माहिती म्हणजे त्यांच्या कादंबन्या. तेव्हा, कथानक आणि पात्रे योपेक्षा विचार व माहिती यांनाच त्यांच्या कादंबन्यांत महत्त्व असते. त्यामुळे गोष्टी-साठी कादंबन्या वाचणारे वाचक त्यांच्या कादंबन्यांना नाके मुरडतात. त्यांच्या कादंबन्यांबद्दल समंजस टीकाकारांत तीव्र मतभेद आहेत. कोणी म्हणतात, या कादंबन्या उत्तम आहेत; कोणी म्हणतात, या कादंबन्याच नव्हेत ! पण जै आहे तें उद्बोधक आहे, विचारप्रवर्तक आहे, ज्ञानदायक आहे, याविषयी कोणाचें दुमत नाही. ज्यांना ज्ञानाची गोडी नाही, नव्या विचारांनी ज्यांना धक्का बसत नाही त्यांना केतकरांच्या कादंबन्या आवडत नाहीत. भूक नसलेला मनुष्य भाकरींची चवड दिसली तर तीवर झडप घालील का ? नाही. पण भुकेलेला मनुष्य त्या हां हां म्हणतां फस्त करील. ज्यांच्या 'डोक्याला' भूक लागली आहे तो केतकरांच्या कादंबन्यांवर हमखास तुटून पडणारच ! त्यांचें काब्य व नाटक त्यांच्या कादंबन्यांसारखेचे आहे, एवढे म्हटले की त्यांचे आणखी वर्णन करण्यास नको.

केतकरांचे वाढमय गुणवान् आहे; पण ते रूपवान् नाही. 'एन्. बिद.'च्या शेजारीं त्यांचा ज्ञानकोश उभा केला तर अद्यावत, टापटिपीच्या, सुटाबुटांतल्या गृहस्थाशेजारीं धाबळीवाला शामळभट उभा राहिल्यासारखें वाटेल. त्यांच्या कादंबन्या सुंदर वेष्टने घालून, दुमदार आकारांत, वळणदार टाइपांत छापलेल्या नाहीत. बोंगरूळ्यणे एखादा

केटलोंगसारख्या त्या बहुतेक छापल्या आहेत. — आणि त्यांची नावें तरी काय? एकीचे नांव “परागंदा आणि भारतीय समाजाची सरहद”! तर दुसरचे नांव “गोंडवनांतील प्रियंवदा व घरकुटे घराण्याचा इतिहास”! त्यांची भाषा तशीत खडबडीत, भोंगळ, काचित् क्लिष्ट, काचित् संस्कृत वर्णणाची, तर काचित् इंग्रजी फॅशनची अशी आहे. फडक्यांच्या काढंबन्या किंवा केटकरांचे लिहिणे तुम्ही वाचले असेल. दोघोहि खुसखुशीत, चुरचुरीत आणि ललितलुलित लिहितात. अगदी ओठांनी चिरोटे खाल्याचा भास हीतो. पण केतकरांची शैली अगदी वेगळी. ते शब्दाकडे लक्षच देत नाहीत. शब्दांत हवा तो अर्थ असला म्हणजे झाले; तो कसा दिसतो, कानाला कसा लागतो, सोपा आहे कीं अवघड आहे, इकडे त्यांचे लक्ष नसे. जशी भाषेची रचना तशी पुस्तकाची रचनाहि ते काळजीपूर्वक करीत नसत. त्यांची इंग्रजी पुस्तके व एकदोन मराठी पुस्तके तेवढीच ठाकठीक रचलेली सापडतील. बाकी सर्वत्र रचनेची अव्यवस्था आहे. अस्ताव्यस्त माजलेल्या अरण्यासारखें त्यांचे पुस्तक असतै. सूक्ष्म व भव्य विचारांच्या वेळी नि वृक्ष त्यांत ऐसपैस पसरलेले! त्यांत बागेचा रेखीवपणा सापडावयाचा नाही. त्यांच्यापाशी विचार फार आणि वेळ थोडा, यामुळे असें झाले. शिवाय त्यांच्या स्वभावांतहि नखरा, टापटीप कमी होती. अरण्यांत घनगर्जना करीत हिंडणारा सिंह आपल्या आयाळीचा ‘क्रॉप’ करतो का? तसेच त्यांचे होते.

येथवर केतकरांच्या वाड्याची माहिती तुम्ही वाचली; तीमुळे केतकरांचे एखादें पुस्तक वाचावे अशी इच्छा तुमच्या मनात साहजिक उत्पन्न झाली असेल. तुम्ही म्हणाल, ‘कोणते पुस्तक वाचूं आम्ही?’

तुमच्या या प्रश्नाला उत्तर देणे कठिणच आहे. कारण तुमच्यासारख्या किशोरांसाठी केतकरांनी कांहीहि लिहिलेले नाही. तेव्हा, उत्तर एवढेच देतां येईल, की ज्याला पेलेल त्याने केतकरांचे कोणतोहि पुस्तक किंवा लेख वाचावा. सध्या केतकरांसंबंधी तुम्ही जै वाचीत आहां तें मात्र नीट मनांत जपून ठेवा. ती ज्ञानाच्या पुढील प्रवासाची शिदोरी आहे. ‘केतकर’ पचवण्याचे सामर्थ्य तुमच्यांत येईपर्यंत ही शिदोरी तुम्हांला उपयोगी पडेल.

अभ्यास

- १ केतकराचे वाङ्मय ‘उच्च’ आहे, असें कां समजतात ?
- २ केतकर—वाङ्मयाचा एकेरु गुणविशेष सागणारीं वेचक पांच वाक्ये लिहा.
- ३ केतकराचे वाङ्मय ‘रूपवान्’ नाही, म्हणजे काय ?
- ४ केतकरांचे विक्षित वाटणारे विचार कोणते ?

५. अवांतर उद्योग

ज्ञानकोशाचें एकच कार्य केतकरांनी केले असतें तरी महाराष्ट्रां-तल्या कर्तृत्ववान् पुरुषांत त्यांची गणना झाली असती. लांनी केवळ लेखनच केले असतें तरी जगांतल्या विद्वानांत त्यांचें नांव घेतले गेले असतें. पण केतकरांचें व्यक्तित्व असें थोर, की या दोन्ही गोष्टी करून शिवाय लांनी इतर अनेक उद्योग केले. त्यांचा स्वभाव अत्यंत उद्योग-शील होता. त्यांच्या डोक्यांत सदैव शेकडो कल्पना घोळत असत आणि त्या कल्पना व्यवहारांत आणण्याची त्यांना घाई असे. त्यामुळे नाना खटाटोपांत ते एकाच वेळी गुंतलेले असत. एखादें मोठें कार्य जो मनुष्य हाती घेतो त्याला त्या मोठ्या कार्याला पोषक अर्ही लहान लहान कामे उभी करावी लागतात. ज्ञानकोशाच्या अनुषंगाने केतकरांना असेंच करावें लागले. त्यामुळेहि त्यांचे व्याप वाढत गेले, त्यांच्यामागे सतरा उद्योग नेहमी असण्याचें आणखीहि एक कारण आहे. हें कारण म्हणजे आयुष्याला ‘प्रयोग’ समजण्याची त्यांची वृत्ति. या वृत्तीमुळे अपयशाला ते भीत नसत किंवा अपुण्या कामाची चिंता

करीत नसत. जें ज्ञाले तें अपुरें होवो कीं अयशस्वी होवो; त्यांतून जो अनुभव किंवा जें ज्ञान मिळेल त्यांतच त्यांना समाधान असे. पूर्वांच्या अपयशाने न खचल्यामुळे नव्या कामांत हात घालण्यास ते सदैव सज असत आणि मग कामांची संख्या फुगत जाई. नव्या योजना व नवीं कामे काढून ती अपुरीं राहिलीं तरी समाजाला नवीं कार्यक्षेत्रे दाखविल्याचें श्रेय मिळतै, असें त्यांना वाटे. त्यामुळे कसलेहि काम हातीं घेण्यास ते कचरत नसत. या वृत्तिमुळेच नुकसानीची कामे, हास्यास्पद वाटणारी कामे, अवांढव्य वाटणारी कामे, कोणाच्या कल्पनेंतहि न आलेली कामे ते बिनदिक्कत स्वीकारीत. थोडक्यांत म्हणजे, या ना त्या कारणाने ते कामांच्या झुंडीत सदा गुंतलेले असत. त्यांची पुरी ओळख करून ध्यावयाची असेल तर या कामाकडे नजर टाकली पाहिजे.

अमेरिकेस जाण्यापूर्वी, १९०६ मध्ये, त्यांनी ‘महाराष्ट्र-वाग्विलास’ या नांवाचें एक मासिक काढले. त्या वेळी ते बी. ए. नापास ज्ञालेले होते, त्यांना पैशाचें पाठबळ मुळीच नव्हते आणि कोणत्याहि प्रतिष्ठित पुढाऱ्याची त्यांना मदत नव्हती. पण केवळ एका मित्रासाठी ते या उद्योगांत पडले. श्री. बालकृष्ण संतुराम गडकरी हे त्यांचे बालपणापासून मित्र. गडकर्यांच्या काढंबऱ्या प्रसिद्ध व्हाव्या व त्यांची प्रतिभा खुरटून जाऊ नये, असा मासिक काढण्यांत त्यांचा उद्देश होता. मासिक काढताना पहिले चार महिने त्यांनी खूप कष्ट केले आणि धडाडीने मासिकाचा संसार थाटून दिला. पुढे अमेरिकेस जाण्याची वेळ येऊन त्यांना मासिकाचा भार गडकर्यांच्यावर टाकावा लागला. ते अमेरिकेस गेल्यावर गडकर्यांनी चिकाटीने मासिक

चालविलें. पण तिसऱ्या वर्षाच्या अखेरी पैशाच्या अमावस्या त्यांना तें बंद करावें लागलें. या मासिकामुळे गडकर्यांच्या कादंबर्या प्रसिद्ध होऊन केतकरांचा मूळ उद्देश सफल झाला. शिवाय या मासिकांत 'गोविंदाप्रज' या प्रसिद्ध कवीची कविता प्रथम प्रकाशांत येऊन मराठी भाषेची एक मोठीच सेवा घडली. मासिकामुळे केतकरांना व गडकर्यांना मिळून आर्थिक घस मात्र चांगलीच लागली. गडकर्यांना आपल्या मावशीचे गोट विकावे लागले आणि केतकरांचे सुमारे ३-४ शे रुपये बुडाले ! या अनुभवामुळे, येथून पुढे गडन्ही प्रकाशनाच्या कामांत पुन्हा पडले नाहीत. पण अपयशाची डर केतकरांना कशी ती माहीतच नसल्यामुळे त्यांनी प्रकाशनाच्या धंद्यांतच पुढे लक्ष घातले. महाराष्ट्र-वाग्विलासचा अनुभव आपणांला पुढे उपयोगी पडला, असें ते म्हणतात !

ज्ञानकोशाच्या अनुषंगाने केतकरांनी 'विद्यासेवक' नांवाचें दुसरें एक मासिक १९२४ मध्ये सुरु केलें. ज्ञानकोशांतन गळलेले विषय घावे, ज्ञानकोशांतील विवाद विषयांवर चर्चा कराव्या आणि वाढमय, राजकारण, प्रकाशन, संशोधन वैगेरे विषयांवर लेख प्रसिद्ध करावे इत्यादि उद्देश त्या वेळी त्यांच्या मनांत होते. हें मासिक ५-६ वर्षे फारच चांगलें चाललें. महाराष्ट्रांतील प्रतिष्ठित व भारदस्त मासिकांत त्याची एकदम गणना होऊं लागली आणि विचारांना चालना देण्याचें कार्य त्याने उत्तम रीतीने बजावलें. 'विद्यासेवक' हा नांवाप्रमाणेच विद्येचा सेवक ठरला. त्यांतून केतकरांच्या कांही कादंबर्या, एक अपूर्ण नाटक, कांही स्फुट कविता आणि सुमारे ऐशी नव्वद लेख प्रसिद्ध झाले. ज्ञान-कोशाचें कार्य थांबल्यावर त्यांतील लेखक पांगले आणि साहजिकपणेंच 'विद्यासेवक' बंद पडला. विद्यासेवक चिरकाल टिकला नाही; पण

त्याची गणना केतकरांच्या यशस्वी कायर्यात करावी लागेल. विद्यासेव-काप्रमाणे ज्ञानकोशाच्या अनुषंगाने केतकरांनी चालू केलेले आणखी एक कार्य म्हणजे 'पुणे-समाचार' हें होय. ज्ञानकोश संपल्यानंतर त्यांतील लेखकवर्गाची संघटना फुटूं नये म्हणून 'पुणे समाचार' हें दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढले व त्यांत लेखकवर्ग गुंतविण्याचा प्रयत्न केला. १९२७ मध्ये 'पुणे समाचार' निघाला आणि प्रारंभी त्याने बरीच खलबळ उडवून दिली. मालिनी-खान-विवाह या नांवाचा हिंदू-मुसलमान विवाह तेव्हा बराच नाजला होता. त्याची पहिली बातमी पुणे-समाचाराने दिली आणि त्यावर केतकरांनी विचारप्रवर्तक लेख लिहिले. दुसरीहि कांही सामाजिक प्रकरणे पुणे-समाचाराने चव्हाट्यावर आणली. अशक्त व रोगी यांना 'कुक्कुटांडपाक' मिळ-ग्याची व्यवस्था शहरांतील प्रमुख स्थानी व्हावी, अशी चमत्कारिक सूचना 'पुणे-समाचार' मधूनच केतकरांनी केली! पण पुढे पुणे-समाचारचा जोर मंदावला आणि दैनिकाचें साप्ताहिक होऊन तेहिवर्षअंदेर बंद पडले. दैनिक चालविण्याचें तंत्र एकंदरीत केतकरांना जमले नाही. गमतीची गोष्ट अशी की, शेवटच्या अंकांत, आपण दैनिक चालविण्यास नालायक आहोत असें त्यांनी मनमोकळेपणाने कबूल केले!

केतकर हाडाचे देशभक्त होते; त्यामुळे राजकारणांत ते साहजिक-पणेच लक्ष घालीत. १९०६ पर्यंत ते एक जहाल क्रांतिकारक होते. शास्त्रांवें जमवावीं, लष्करी शिक्षण ध्यावें आणि बंडाची तयारी करावी, असे त्यांचे विचार असत. इंग्रजी राज्य उल्थून टाकण्यासाठी ते अधीर झाले होते. इंग्रज अधिकाऱ्यांना पानसुपारीस बोलवावें आणि गोळी बालून ठार करावें, असें बैठकीत बोलण्यापर्यंत त्यांची मजल

गेली होती. लष्करी शिक्षण धेण्याच्या उद्देशानेच ते अमेरिकेस जाण्यास निघाले होते. पण पुढे त्यांनी पुष्कळ वाचन केले, पुष्कळ विचार केला आणि यशस्वी बंड अशक्य आहे, असें त्यांना वाढू लागले. मात्र अमेरिकेस जाण्याचा त्यांचा पहिला वेत बदलला नाही. अमेरिकेस जाण्याबदल आपण खूप बढाया मारल्या, तेव्हा त्या खन्या केल्याच पाहिजेत अशा ईर्येने ते अमेरिकेस गेले ! काळांतराने ते इतके बदलले, की पहिले क्रांतिमार्गी केतकर नंतर पूर्णपणे शांततावादी बनले आणि सनदशीर मार्गाचा पुरस्कार करू लागले ! त्यांच्यांत असा बदल झाला; पण सरकारचा त्यांच्यावरील संशय पुष्कळ दिवस कायम होता. ते अमेरिकेहून परत आल्यावर एक गुप्त पोलिस त्यांच्यामागे सावलीसारखा हिंडत असे. ते अनेकदा या पोलिसाची गंमत करीत. एकदा भुसावळ स्टेशनवर एक पोलिस जाऊन दुसरा पोलिस आला. पहिल्या पोलिसाने नुसतें बोट दाखवून केतकरांना दुसऱ्या पोलिसाच्या हवाली केले. पण दुसऱ्या पोलिसाची नीट समजूत न पडून तो भलत्याच माणसामागे जाऊं लागला. तेव्हा केतकर त्याला म्हणाले, “बाबा रे, मी भयंकर मनुष्य आहे. माझ्यावर पाळत ठेव !” केतकर कोणत्या गार्वी जाणार हें माहीत नसलें, की पाळत ठेवणाऱ्या पोलिसाची तारांबळ उडे. त्याला स्वतःसाठी कोणत्या गावचें तिकिट काढावें तें समजत नसे. तेव्हा केतकर स्वतःचें तिकिट त्यालाच काढावयास सांगत !— असो. कांही दिवसांनी केतकरांच्यावरील सरकारचा संशय दूर झाला व त्यांच्यांगचें पोलिसांचें शुकळकाष्ठ संपले.

ज्ञानकोश सुरू होण्यापूर्वी, १९१४ मध्ये ते मद्रासकडे गेले व मद्रासाच्या कॅम्प्रेसमध्ये त्यांनी भाषावार प्रांतरचनेसंबंधी पत्रके वाटली.

भाषावार प्रांतरचनेवर मद्रासमध्ये त्यांची कांही व्याख्यानेहि झाली. हीं व्याख्यानें आंध्र प्रांतांतील लोकांना आवडलीं आणि त्यांनी आपल्या प्रांतांत केतकरांना व्याख्यानाच्या दौऱ्यासाठी आमंत्रण दिले. तेव्हा आंध्र प्रांत वेगळा करण्याची चळवळ सुरु झालेली होती; त्यामुळे केतकरांचा दौरा चांगलाच गाजला. त्यांनी आंध्राच्या चळवळीला एका नवीन तत्वज्ञानाची जोड मिळवून दिली आणि कांही व्याख्यानें संस्कृतमधून हि दिली. त्यांची व्याख्यानें इतर्कीं यशस्वी झालीं, की त्यांनी योजलेले कांही संस्कृत श्लोक राट्रीगीतासारखे तेथे म्हटले जाऊ लागले! पट्टाभिसीतारामथ्या हे काँग्रेसचे प्रसिद्ध पुढारी त्या वेळी लांचे अनुयायी बनले होते! आज आंध्र प्रांताचा जन्म झाला आहे आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इत्यादि भाषिक प्रांत करण्याची चळवळ जोरावली आहे. पण केतकर पसतीस वर्षांपूर्वी या दिशेने खटपट करीत होते. भाषावार प्रांतरचना देशाच्या ऐक्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी झालीच पाहिजे, असें लांचे मत १९०९ पूर्वीपासूनच होतें. यांत राष्ट्रासाठी दूरवर विचार करण्याच्या पछेदार दृष्टीचा स्पष्ट प्रत्यय येतो. असो. आंध्र प्रांतांतील दौरा आटोपून ते १९१५ च्या प्रारंभी नागपूरास आले; आणि एका नव्याच चळवळीची काढी त्यांनी शिलगावून दिली. नागपूरास त्यांचें एक व्याख्यान झालें आणि त्या व्याख्यानांत ते मध्यप्रांताच्या जमाखर्चासंबंधी बोलले. त्यांनी असा मुद्दा मांडला, की इतर प्रांतांच्या मानाने केंद्र सरकार मध्यप्रांताकडून जास्त पैसा घेतें; पण मध्यप्रांतावर खर्च केंद्र सरकारने करावा म्हणून चळवळ केली पाहिजे. त्यांचा हा मुद्दा अगदी नवा होता; कोणाहि मुरब्बी पुढा-

व्याच्या लक्षामध्ये तोंवर तो आला नव्हता; त्यासुले तो ऐकून सर्वंच जण चक्रित झाले. व्याख्यानाने चांगली वैचारिक खळबळ उडून केतकरांनी दाखविलेल्या दिशेने पुढे प्रयत्नांना सुरुवात झाली. केतक-रांची आंघ्र प्रांतांतील व्याख्याने किंवा हें नागपूरचे व्याख्यान म्हणजे प्रत्यक्ष चळवळ नव्हती. पण चळवळीना चालना देण्याचा व त्यांना दिशा दाखविण्याचा तो प्रयत्न होता. असे प्रयत्न केतकर नेहमीच करीत. राजकारणाच्या रोजच्या धक्काधक्कीत गुंगलेल्या पुढाऱ्यांना अभ्यासु विचारकांनी आपले विचार ऐकवावेत, असें त्यांना वाटे व ते स्वतःला 'शिक्षक' समजत म्हणून असे यन्न त्यांनी करणे साहजिक होतें.

१९२० मध्ये म. गांधींनी अनत्याचारी असहकारितेची चळवळ सुरु करून हिंदुस्थानांत एका नव्या युगाला प्रारंभ केला. त्यांच्या चळवळीमधील अनत्याचार किंवा आहिंसा आणि असहकारिता हीं दोन्ही तत्त्वं नवीन होतीं. त्यासुले त्यांनी अनेक विचारी पुरुषांना विचार करण्यास भाग पाडले. देशांतल्या चळवळीना विचारांचे बळ पुरविणे आपले कर्तव्य होय, असें केतकर समजत; तेब्हा त्यांनीहि म. गांधींच्या चळवळी-संबंधी आपले विचार प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. हे विचार प्रथम विद्यासेवकांत प्रसिद्ध होऊन नंतर 'निःशास्त्रांचे राजकारण' या पुस्तकांत एकत्र केले गेले. या पुस्तकामध्ये केतकरांनी म. गांधींच्या विचारांना अर्थ-शास्त्राची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे व करबंदीची चळवळ यशस्वी करण्याचे मार्ग सांगितले आहेत. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यांत इंग्लंडचा फायदा आहे, हा अभिनव सिद्धान्त त्यांनी तेथेच मांडलेला आहे. केतकरांच्या पुस्तकाने राजकीय विचारांना चांगलीच गति मिळाली

आणि दूरदृष्टीने व शास्त्रीय पद्धतीने राजकारणाचा विचार कसा करावा, याचा चांगला नमुना लोकांसमोर आला. आपल्या विचारांस अनुसरून चळवळ करण्याची केतकरांची इच्छा होती; म्हणून ‘स्वयंनिर्णयी संघ’ नांवाची संस्था त्यांनी १९२७ मध्ये स्थापन केली पण या संस्थेने प्रत्यक्ष हालचाल कांहीहि केली नाही. अनेकांची मने राखावी, अनुयायी गोळा करावे आणि चळवळीची उभारणी करावी, हें केतकरांच्या स्वभावातच नव्हते. ते विचार सांगणारे ‘राष्ट्रीय शिक्षक’ होते, हें यां प्रकरणांत पुन्हा एकदा दिसून आले.

१९३० नंतर केतकरांच्या राजकीय विचारांना कांही बेगळे वळण लागले. हिंदुस्थानचा इतिहास पाहून त्यांनी असा निष्कर्ष काढला, की ब्रिटिश पार्लमेंटची हिंदुस्थानवर असलेली सत्ता बेकायदेशीर होय. कायदेशीर दृष्टीने हिंदुस्थान स्वतंत्र व सार्वभौम आहे. जें कायदेशीर आहे त्यांची अंमलबजावणी न्यायालयांतून करवून घेतां येते. तेव्हा हिंदुस्थानचै स्वातंत्र्य न्यायालयांत फिर्याद करून प्रस्थापित करतां आले पाहिजे. त्यांचा हा निष्कर्ष अगदी नवा आणि कोणास न पटण्यासारखा होता. पण त्यांनी तो धूमधडाक्याने सांगण्यास प्रारंभ केला. त्यांच्याकडे कोणी लक्ष देईना; त्यांचे हसें होऊं लागले; तेव्हा आपल्या निष्कर्षांप्रमाणे आपणच हालचाल करावी, असें त्यांनी ठरविले. १९३२ मध्ये भारत-मंत्याविरुद्ध त्यांनी न्यायालयांत फिर्याद दाखल केली. भारतमंत्याने ब्रिटिश पार्लमेंटची बेकायदेशीर सत्ता हिंदुस्थानवर लादू नये, अशी मागणी त्यांनी फिर्यादीमध्ये केली होती. त्यांनी व्हाइसरॉयला आणि बंगालच्या व मुंबईच्या गव्हर्नरांनाहि नोटिसा पाठवल्या व भारतमंत्यातके आलेले पार्लमेंटचे हुक्म त्यांनी पाळू नयेत म्हणून त्यांना समज

दिली. पार्लमेंटच्या सभासदांकडे पत्रे पाठविणे, विधिमंडळांत भारत-मंत्र्याविरुद्ध ठराव आणणे वगैरे यत्नहि त्यांनी करून पाहिले. पण त्यांची फिर्याद कोटाने घुडकावून लावल्यामुळे त्यांना अखेर स्वस्थ बसावें लागले. त्यांचे सर्व प्रयत्न एकंदरीत फुकट गेले. यानंतर १९३५ चा घटना-कायदा पार्लमेंटने मान्य केला. त्या कायदाने हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पार्लमेंटने कबूल केले, असेंच केतकर धरून बसले. आपण केलेल्या फिर्यादीचे व इतर यत्नांचे हें फल होय, अशी त्यांची श्रद्धा होती. हिंदुस्थान स्वतंत्र झाला, या आनंदांत ते गर्क झाले ! पण कोणीहि मनुष्य हिंदुस्थानला स्वतंत्र समजत नव्हता, कॉग्रेससारखी संस्था तर हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा म्हणून खटपट करीत होती. यावर केतकरांना असे वाटे, की देश स्वतंत्र असतां तो स्वतंत्र करण्याची खटपट कॉग्रेस करते म्हणजे ती थापा मारते आणि लोकांना फसवून पैसे उपटते. तेव्हा, महाराष्ट्र-प्रांतिक-कॉग्रेसच्या अध्यक्षांवर त्यांनी फिर्याद लावली. ही फिर्याद त्यांच्या मृत्युमुळे पुढे, अपूर्ण राहिली. भारतमंत्र्यावरील फिर्याद व ही फिर्याद म्हणजे केतकरांच्या विक्षिप्त-पणाचे अस्सल नमुने होत. या प्रकरणांत त्यांचे विचार भलतीकडे च व्हावले आणि त्यांना तारतम्य राहिलें नाही. पण जो मनुष्य शेकडो नवे विचार देशाला सतत सांगत राहातो त्याचे एकदोन विचार चुकले तरी क्षम्य समजले पाहिजे. तसें होणारच, त्यांत कांही आश्चर्य नाही. आपण चुकलेल्या विचारांकडे लक्ष देऊन नये तर ते विचार पुढे मांडणा-व्याचा सद्वेतु पाहावा. फिर्यादी लावण्यांत केतकरांची देशभक्ति, दीर्घोद्योग आणि बेडरपणा हे गुण स्पष्ट झाले, यांत संशय नाही.

वाढमयीन व राजकीय उद्योगांप्रमाणे इतर हरतज्जेचे उद्योग केत-

करांनी केले; कारण राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचे ते भोक्ते होते. नागपूरचे विद्यापीठ निघण्यापूर्वीच, १९१५ मध्ये, त्यांनी आगामी नागपूर विद्यापीठांत मराठीतून शिक्षण मिळावें, म्हणून चलवळ केली. पुणे-विद्यापीठ काढण्याची कल्पना निघाली तेव्हा ‘लोकशिक्षण’ मासिकांत लेख लिहून नव्या विद्यापीठाच्या रचनेबद्दलच्या आपल्या कल्पना ल्यांनी पुढे मांडल्या. १९२० साली ल्यांनी पुणे-नगर-परिषद् नांवाची संस्था काढली व तिच्यामार्फत “पुणे १९३०” नांवाची योजना प्रसिद्ध केली. दहा वर्षांत पुणे शहरांत किती मोठमोठ्या सुधारणा करतां येतील, हें त्या योजनेत दाखविलें होतें. ज्ञानकोश निघाला तेव्हा, “केतकर्स बॅक अँड एजन्सी” ही संस्था ल्यांनी स्थापन केली. बॅकेचा व एजन्सीचा धंदा या संस्थेमार्फत करावा आणि तीमधील पैसा ज्ञानकोशासाठी वापरावा, अशी त्यांची योजना होती. पण अमेरिकेत मंदीची लाट उसळून तिचा परिणाम या संस्थेवर झाला व ती बुडाली. मराठी ज्ञानकोशाच्या आवृत्त्या हिंदी, गुजराठी, तामील, कानडी इत्यादि भाषांमध्ये काढाव्या म्हणून केतकरांनी बरीच खटपट केली. हिंदुस्थानच्या उपयोगाचे जै ज्ञान मराठीत मांडलें गेलें तें इतर भाषांतहि मांडलें जावें आणि त्याचा अधिक उपयोग ब्हावावा, ही या खटपटीत त्यांची दृष्टि होती. त्यांनी गुजराती ज्ञानकोशाचे दोन भाग आणि हिंदी ज्ञानकोशाचा एक भाग प्रसिद्ध केला; पण पुढे अनेक कारणांनी हें इतर भाषांत ज्ञानकोश करण्याचे काम अपूर्ण राहिले. ‘समाजशास्त्र मंडळ’ नांवाचे एक मंडळ इतिहासाचार्य राजवाढ्यांनी आणि केतकरांनी समाजशास्त्राच्या अभ्यसासाठी स्थापन केले होतें; पण कांही दिवस चालून तें बंद पडले. चातुर्वर्ण्याच्या रक्षणासाठी

“ चातुर्वर्षीय-संरक्षक-पीठ ” नामक संस्था केतकरांनी काढली होती व तिच्या वतीने कांही योजना प्रसिद्ध केली होती. याखेरीज ‘ खीकर्म-सदन ’ म्हणजे खियांना शिवणाचें वगैरे काम देणारी संस्था, “ बिल्लिओग्राफिक सिंडिकेट ” म्हणजे संशोधनात्मक मासिकांतील लेखांची सूचि, ‘ नवसंहिता ’ म्हणजे सर्व धर्मशास्त्रीय ग्रंथांतील निवडक वचनांचा संग्रह, जातीचीं संशोधक मंडळे, गहाणवटाची पावती मिळावी म्हणून खटपट इत्यादि खूप खटपटी आणि लटपटी केतकरांनी केल्या. त्या सर्वांत त्यांच्या उद्योगांचा मोठा व्याप आणि त्यांच्या विचाराचा विस्तृतपणा दिसून येतो. केतकर सर्वत्र यशस्वी झाले नाहीत; त्यांची वरीच कामे अपुरी राहिली. पण त्यांच्या अपुर्या व अयशस्वी कामांनीहि प्रगतीच्या नव्या नव्या वाटा लोकांना दाखवून दिल्या.

केतकरांच्या जातीचीं माणसें महाराष्ट्रांत क्वाचितच झालीं. त्यामुळे अशा माणसांच्या उद्योगाचें रहस्य कर्से उकलावें, हें आपणांला फारसें समजलेले नाही. आपणांकडे अभ्यासु माणसें चळवळी करीत नाहीत आणि चळवळीं माणसें अभ्यास करीत नाहीत. चळवळ्या माणसांनी अभ्यास केलाच तर तो त्यांच्या चळवळीशीं संबद्ध नसतो, निदान तो शास्त्रीय व सर्वांगीणं नसतो. अभ्यासु माणसांनी चळवळ केली तर ती जगदी सोवळी आणि थोडकी असते. बहुधा अभ्यासाची आणि चळवळीची, ज्ञानाची आणि व्यवहाराची फारकतच झालेली दृष्टीस पडते. पण केतकरांचा प्रयत्न असा होता, की अभ्यासाची चळवळीशीं सांगड घालावी आणि ज्ञान व्यवहाराला जोडून घावें. आपले विचार पारखण्यासाठी किंवा प्रचारण्यासाठी ते चळवळी काढीत आणि चळवळी काढून

त्यांतून पुन्हा ज्ञान मिळवीत. ते एक अभ्यासु चळवळे होते; एक ज्ञानी व्यवहारी होते. अशांचे उद्योग अपुरे व अयशस्वी झाले तरी हळहळ वाटण्याचे कारण नाही. त्यांचे उद्योग नवे विचार पुढे आणण्यासाठी, समाजाला गति देण्यासाठी आणि समाजाच्या नाना अंगांना पुढे ढकलण्यासाठी असतात. उद्योगाची पूर्णता किंवा यशस्विता हा त्यांचा हेतु नव्हे. दूरदृष्टीचे ज्ञान पुस्तकांत पडून न राहातां समाजांत मुरावें हाच त्यांचा हेतु. केतकरांच्या उद्योगांकडे या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे; म्हणजे त्यांच्या अनंत धडपडीचे मर्म आपणांस समजूं शकेल. त्यांच्या धडपडीने समाज अनेक कल्पना शिकला यांत संशय नाही. त्या वेळी नागपूर विद्यापीठांत मराठीतून शिक्षण देण्याचा केतकरांचा प्रयत्न निष्फल ठरला; पण आज त्या विद्यापीठाने मराठीचा स्वीकार केला आहे. केतकरांचे 'समाजशास्त्रमंडळ' तेव्हा थोडीशी गडबड करून आटोपले; पण आज समाजशास्त्राकडे आपले लक्ष वेधत आहे. केतकरांच्या अनेक उद्योगांमागील कल्पना आज असा जीव धरीत आहेत. तेव्हा केतकरांच्या उद्योगांचे मापन यशाने किंवा पूर्णतेने होत नाही. त्या उद्योगांनी समाजाला ज्या कल्पना दिल्या त्या कल्पनांनी त्यांचे मापन होतें. जसजसा आपला समाज पुढे जाईल व केतकरांच्या कल्पना उचलील तसतशी केतकरांची किंमत अधिकाधिक करूं लागेल.

अभ्यास

१. केतकरांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावे सांगा व यशाच्या दृष्टीने त्यांचा क्रम लावा.
२. केतकरांच्या राजकीय विचारांत कोणकोणते बदल झाले?
३. केतकरांच्यामगे अनेक उद्योग नेहमी लागलेले असत; ते कां?
४. केतकरांच्या उद्योगांचे रहस्य कशांत आहे?

६. कौटुंबिक जीवन

आपल्या हिंदुत्वाचा केतकर अभिमान बाळगीत आणि आपल्या ब्राह्मण्याचाहि त्यांना मोठेपणा वाटे. सर्व स्वकीय गोष्टीबद्दल त्यांना उत्कट प्रेम असे. असें असतांना त्यांनी एका गोऱ्या मडमेशीं लग्न केलें; तेव्हा सर्वांनाच मोठा अचंबा वाटला. गोऱ्या मडमेशीं लग्न कसें जालें, तो वृत्तांत मोठा मनोरंजक आणि वाचनीय आहे. त्याचें असें जालें, की अमेरिकेतला अभ्यासक्रम संपविल्यानंतर हिंदुस्थानांत परत येतांना केतकर वाटेंत इंग्लंडमध्ये सुमारे वर्षभर थांबले होते. त्या वेळी इंग्लंडमधील ‘दि नोबॉडीज् क्लब’ नामक मंडळाचे ते चिटणीस होते. या मंडळांत श्रीयुत कोहन नांवाचे एक जर्मन-ज्यू गृहस्थ आपल्या दोन मुलीना घेऊन येत असत. त्या मुलींपैकी थोरल्या मुलीचें नांव कु. ईडिथ व्हिकटोरिया कोहन. तिच्याशीं मंडळामध्ये साहजिपणेंच केतकरांची ओळख झाली आणि तिचें मन केतकरांकडे आकृष्ट झालें. वास्तविक, पाहातां त्या वेळी एखाद्या गोऱ्या तरुणीचें मन आकृष्ट करण्यासारखी केतकरांची सांपत्तिक परिस्थिति नव्हती. ते तर अगदी गरिबीत कसें-

बसें आपले जीवन जगवीत होते. खिशांत बससाठी पैसा नसला म्हणजे लंडनसारख्या अफाट शहरांत ते पार्याचि हिंडत होते आणि जेवणासाठी पैसे नसले म्हणजे मांस गॅसच्या दिव्यावर भाजून ते भूक शांत करीत होते. पण त्यांच्या विद्रोहवरच कु. कोहन मोहून गेल्या होत्या. केतकरांपाशी संपाति नव्हती पण विद्या होती. अमेरिकेत त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा खूप गौरव झाला होता आणि इंग्लंडमध्ये त्यांनी दुसरे पुस्तक लिहिले तेहि चांगले गाजत होतें. इंग्लंडमधील प्रस्थांशी या विद्यान् हिंदु तरुणाच्या ज्या पांडित्यपूर्ण झटापटी होत त्या कोणाच्याहि मनांत कौतुक उत्पन्न करीत. तेव्हा कु. कोहन यांना केतकरांबद्दल आकर्षण वाटावें, हें साहजिक होय. त्यांतून हिंदुस्थानकडे कु. कोहन यांचा पहिल्यापासून कांही ओढा होता. त्यांनी रामायण, भगवद्गीता वगैरे ग्रंथ वाचले होते आणि नलदमयंती, सावित्री वगैरेच्या कथा नजरेखाली घातल्या होत्या. हिंदुस्थानांत अजून कणवासारखे ऋषिमुनि आणि शकुंतलेसारख्या, सावित्रीसारख्या आदर्श कन्या असतील अशी त्यांची गमतीदार समजूत होती ! त्यामुळे जो हिंदु विद्यान् तरुण त्यांच्या सान्निध्यांत आला त्याला त्यांनी आपले मन वाढून टाकले. मात्र आपल्या मनांतली भावना त्यांनी केतकरांजवळ स्पष्टपैणे बोलून दाखविली नाही. केतकर जेव्हा हिंदुस्थानांत येण्यासाठी बोटीवर चढले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अशु औघळले. त्या अशूनीच त्यांचे मन ग्रथमतः केतकरांना बोलून दाखविले. पुढे, हिंदुस्थानांत केतकर आल्यानंतर दोघांमध्ये पत्रव्यवहार होऊं लागला आणि दोघांचे प्रेम अधिक प्रकट होऊन तें दृढ होत गेले.

हिंदुस्थानांत आल्यावर केतकरांनी ज्ञानकोशाच्या महत्वार्थाला प्रारंभ

केला आणि त्यांतून कु. कोहन यांच्याशीं त्यांचा अधिकाधिक संबंध येऊ लागला. ज्ञानकोशासाठी अनेक जर्मन, डच, फ्रेंच वैगेरे भाषांमधील प्रंथांचीं भाषांतरे करण्याची आवश्यकता भासूं लागली तेव्हा हिंदुस्थानांत तें काम करणारा योग्य मनुष्य न मिळाल्यामुळे केतकरांनी कु. कोहन यांची त्या कार्मी निवड केली. कु. कोहन 'सेंट अप्टड्यूज' नामक स्कॉटलंडमधील विद्यापीठाच्या पदवीधर होत्या; येना वैगेरे जर्मन विद्यापीठांतून त्यांचा अभ्यास झाला होता; 'तौलनिक धर्मशास्त्र' या विषयांत सन्मान मिळवून त्यांनी पदवी घेतली होती आणि फ्रेंच, डच, जर्मन या भाषा त्यांना अवगत होत्या; तेव्हा केतकरांची निवड उत्कृष्ट होती, यांत शंका नाही. कु. कोहन यांनी आपलें कामाहि चोख बजावले. शिवाय ज्ञानकोश-मंडळाकडून त्यांनी फारच थोडा मोबदला घेतला. पुढे, अधिक काम करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानांत यावें, असें ठरलें आणि त्या १९१९ मध्ये हिंदुस्थानांत आल्या. सुमारे ६ महिने काम केल्यानंतर ज्ञानकोशांतील काम त्यांनी सोडलें आणि त्यांचा केतकरांशीं विवाह झाला. या विवाहाने ज्ञानकोश-मंडळांतील कांही चालकांचे मात्र पोट दुखूं लागले. कु. कोहन हिंदुस्थानांत आल्या तेव्हा त्यांचा भाडेंखर्च मंडळाने दिला होता आणि पुढे कु. कोहन यांचा विवाह केतकरांशीं झाला; तेव्हा हे चालक म्हणूं लागले, की केतकरांनी ज्ञान-कोशाच्या खर्चांतून स्वतःच्या बायकोला हिंदुस्थानांत आणवले ! खरें म्हणजे, चालकांच्या ठरावावरूनच कु. कोहन यांना भाडेंखर्च दिलेला होता आणि हिंदुस्थानांत येईपर्यंत त्यांचा विवाहाचा बेत ठरलेला नव्हता. तेव्हा या आरोपांत कांही तथ्य नव्हतें. बेडर वृत्तीच्या केतकरांनी अर्थातच या कुत्सित आरोपाला मुळाच भीक घातली नाही.

केतकरांचे आणि कु. कोहन यांचे एकमेकांवर प्रेम होते; पण त्यांचा विवाह पहिल्या परिचयानंतर सुमारे आठ वर्षांनी झाला. याचे कारण असे होते, की विवाहाबद्दल केतकर बरेच साशंक होते. ही युरोपीय स्त्री हिंदुस्थानांत आली आणि तिने आपली गुलामागिरी बघितली म्हणजे तिचे मन बदलणार तर नाही ना, असा संशय त्यांना येई. शिवाय त्यांना वाटे, की गोऱ्या वाईबरोवर लग्न केल्यास भ्रष्टाकार झाल्याची जिकडे तिकडे ओरड होईल, समाज आपणांशी दूरपणाने वागेल आणि मग आपणांलाहि कदाचित् पश्चात्ताप होईल. त्यामुळे त्यांनी लग्नाची गोष्ट बर्च वर्षे काढली नाही. पण कु. कोहन ज्ञानकोशासाठी हिंदुस्थानांत आल्यावर त्यांचे मन मुळीच बदलले नाही. त्यांचे प्रेम पूर्णपणे अचल आणि उकट होते. त्यांनी लो. टिळकांना आपल्या लग्नाबद्दल सल्ला विचारला; तेव्हा टिळकांनी हिंदु व युरोपीय यांच्या मिश्र लग्नास संमति दिली आणि म्हटले, की डॉ. केतकर हा श्रीमान् मनुष्य नाही; आपल्या लेखणीच्या जोरावर त्याची उपर्जीविका चालणार; तेव्हा हें लक्षांत घेऊन काय तें करा. पण दारिद्र्यापुढे नमण्याइतके कु. कोहन यांचे प्रेम दुर्बल नव्हते. आपल्या प्रेमामुळे त्यांनी केतकरांच्या मनांतला संशयदेखील पार धुऊन टाकला आणि लग्नाचा निश्चय पक्का ठरला. निश्चय ठरल्यावर केतकरांनी कु. कोहन यांना प्रथमतः हिंदु करून घेतले. त्या वेळी त्यांचा हिंदुत्वाचा आभिमान तर प्रकट झालाच; पण नव्या कल्पना समाजांत रुजवण्याची त्यांची हौसाहि दिसून आली. शुद्धीकरणाचे नवे विधि न स्वीकारतां 'व्रात्यस्तोम' नांवाचा वेदांतला विधि त्यांनी हुडकून छाढला व त्या विधीप्रमाणे कु. कोहन यांचे हिंदूकरण केले. त्यांनी

नवा विधि वेदांतून काढून युरोपीय व्यक्तीला हिंदु करून घेतल्या-
मुळे कांही जणांना कसेसेचे वाटले आणि ते म्हणाले, “ अरे हा व्रात्य-
स्तोम कसला ? हें केतकरांच्या व्रात्यपणाचै स्तोम आहे. ” या विधी-
नंतर दोन महिन्यांनी लग्नसमारंभ पार पडला. त्या समारंभाचा विशेष
हा, की त्यांत सेनापति बापटांनी पुरोहिताचै काम केले.

लग्न झाल्यानंतर केतकरांच्या घरगुती जीवनाला आरंभ झाला.
त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले होते. ते मॅट्रिक झाले तेव्हाच
त्यांची आई मुत्युमुखी पडली हौती आणि त्यांची एक थोरली
बर्हीण दिवंगत झाली होती. ते अमेरिकेत असतांना त्यांचे वडील
बंधुहि वारले होते. अशा रीतीने त्यांचे सर्व कुटुंब मुत्यूच्या दारुण
तडाल्यांनी उघवस्त झालेहोते. मॅट्रिकनंतर सुमारे वीस वर्षे गृहजीव-
नाला ते मुकले आणि जगभर ज्ञानासाठी भटकत राहिले. त्यामुळे
प्रेमल व शुचिर्भूत कौटुंबिक जीवन त्यांना हवेसे वाटे; घरासंबंधी
अतृप्त इच्छा त्यांच्या मनांत तरंगत राहात. लग्न झाल्यामुळे त्यांना घर
मिळालेहोते. आणि त्यांचे एकलकोऱे, भटकें आयुष्य संपले. पूर्वीच्या
कु. कोहन आता सौ. शीलवतीबाई होऊन त्यांचा संसार सुखाचा कर-
ण्यासाठी झाटूं लागल्या. घर झालेहोते, घरांत गृहिणी आली पण त्यांना दुर्दै-
वाने मूळ झालेनाही. शीलवतीबाईना मुलांची हौस फार होती आणि
वागडणारी, हसणारी मुळे घरांत नसतील तर घराला शोभा नाही,
असेही केतकरांना वाटत होते. तेव्हा त्यांनी अनाथ मुलांना घरी आणलेहोते
आणि त्यांचे पालनपोषण चालू केले. ‘ लहान मूळ पाळण्यासाठी हवें
आहे ’ अशी जाहिरात केतकरांनी दिली आणि प्रथमतः दामोदर हरिं
बापट नांवाच्या ३-४ वर्षांच्या अनाथ मुलाचा स्वीकार केला. नंतर

एक वर्षांच्या आंतील अनाथ मुलगी त्यांनी पदरांत घेतली. या मुलांचे नांव वीरा. दामू आणि वीरा घरांत आल्यानंतर मुलांचे हसणे, बागडणे, रडणे सुख झाले आणि केतकरांच्या संसाराला एक तऱ्हेची पूर्णता आली. केतकरांच्या संसाराची उभारणी ज्या स्वरूपाची झाली त्या स्वरूपाची उभारणी लाखांत एखाद्याच्याच संसाराची होते. केतकर म्हणजे एक कोकणस्थ ब्राह्मण; पण त्यांना गृहिणी मिळाली युरोपीय यहुदी ! आणि त्यांच्या घरांत मुलगा आला एका अनाथालयांतून व मुलगी आली एका सार्वजनिक प्रसूतिगृहांतून ! किती विचित्र संसार हा ! केतकरांचे विचार नेहमी जागतिक असत. जग एक ब्हावें, अशी त्यांची इच्छा होती आणि तें एक होणार, अशी त्यांची भविष्यवाणी होती. योगायोग असा, की त्यांचा संसार मात्र 'जागतिक' झाला आणि जग त्यांच्या घरांत, छोट्याशा स्वरूपामध्ये एक झाले.

दामू घरांत आल्यानंतर तीन चार वर्षांनी केतकरांच्या घरांत भुताटकीचे प्रकार होऊं लागले. दामूला कोणीतरी पछाडले होतें आणि त्यामुळे हे प्रकार होत. घरांतल्या वस्तु अचानक उडत आणि भिंतीवर जाऊन आपटत; टांगलेल्या तसविरी आवाज न करतां जमिनीवर संथपणे उतरत; पैसे, भांडीकुंडी, कपडे वगैरे जिन्नस अदृश्य होत; पलंग फिरत आणि नाना चमत्कार घडून येत ! त्यामुळे घरांत भीतीचे वातावरण पसरे आणि आर्थिक नुकसान बरेच होई. भांड्यांच्या पळापळीमुळे अल्युमिनियमचा संसार थाटण्याचा प्रसंग शीलवतीबाईवर आला. दामूला तर खूपच त्रास सोसावा लागला. खातां खातां त्याच्या हातांतला धास पळवला जाई; तो मध्येच काही द्विस अदृश्य होजेन कोठेतरी प्रकटे; धुरांड्याच्या झरोक्यांतून

उत्तरतांना तो दिसे आणि त्याची बरीच दैना होई. हे चमत्कार मुहाम निरीक्षण करीत बसल्यास थांबत आणि दामू ढोग करतो, अर्से पाहाणाऱ्यास वाटे. किंत्येकदा गोष्टी अशा घडत, की दामूवर लबा-डीचा आळ नेमका यावा. अशा वेळी दामूला कोणी लबाड म्हटले तर त्याला अतिशय वाईट वाटे. केतकर पूर्वीपासून नास्तिक होते, भुताखेतांना ते थोतांड समजत; पण घरांतच हे प्रकार होऊं लागल्या-नंतर त्यांना आपली मर्ते बदलण्याशी वाय गत्यंतर उरले नाही. त्यांनी आणि शीलवतीबाईंनी या भुताटकीवर सर्व उपाय करून पाहिले; पण कोणत्याच उपायाची मात्रा भुताटकीसमोर चालली नाही. केतकर केडगावच्या नारायण महाराजांकडे गेले, गौदवलेकर महाराजांच्या शिष्यापाशी जाऊन बसू लागले, अंगरे-धुपरे व मंत्रतंत्र करूं लागले; तेब्हा अनेकांनी त्यांची थड्हा मात्र केली. कोणी म्हणाले, की ही भुताटकी खोटी आहे; कोणी म्हणाले, की स्वतःची जाहिरात करण्याची केतकरांची ही क्लृप्ति आहे; आणि कोणी म्हणाले, की केतकरांचा बलवान् मेंदू आता क्षीण झाला, त्यामुळे ते बुवांच्या नार्दी लागतात ! या करूर थड्हेने केतकरांना थोडासा मनस्तापच झाला असेल. एकंदरीने अनेक वर्षे या भुताटकीने त्यांना व त्यांच्या सर्व कुटुंबाला बरीच पीडा दिली. कांही वर्षांनंतर तिचा उपद्रव आपोआप कमी होत गेला; आणि हळू हळू केतकरांच्यामागील एक काळजी दूर झाली.

आपल्या दोन्ही मुलांवर उभयता केतकर पतिपत्नींचे फार प्रेम होते. मुलांचे पालनपोषण, आजार, स्वच्छता, कपडे इत्यादि गोष्टी खल्या मातेहून अधिक प्रेमाने शीलवतीबाईंनी केल्या. केतकरांनी मुलांना कधीहि शिक्षा केली नाही. मुले त्यांना निःशंकपणे सर्व अडचणी सांगत,

शंका विचारीत आणि त्या ते निवारण करीत. मुलंना धाक दाखवून आपल्याच मताप्रमाणे बागण्यास लावणे त्यांना माहीत नव्हते. स्वाभाविक प्रवृत्तीने मुलांचा विकास व्हावा, आपण त्यांच्या विकासाला योग्य मदत तेवढी निरलसपणे करावी, अशी त्यांची दृष्टि असे. ते मुलंना भारतीय इतिहास-पुराणांतील खूप गोष्टी सांगत. या गोष्टीचा कधी कंटाळा आला तर टॉलस्टॉय वगैरे पाश्वात्य लेखकांच्या गोष्टी ते कथन करीत. वीरा आणि ते एका मोठ्या पलंगावर निजून अशा गोष्टीत घटका घटका अनेकदा रंगून जात. वीराने गोष्ट सांगण्याबदल कितीहि ऐच्छा पुरवला तरी ते नकार म्हणून देत नसत. मुलांशीं खेळण्याचीहि त्यांना बरीच हौस होती. मुलांबरोबर चित्रांच्या रंगीत पत्त्यांचा डाव मांडण्याची त्यांची तयारी असे आणि मुलीला शिक्यांत बसवून तिला झोके देण्यांत वेळ फुकट गेल्याचे दुःख त्यांना होत नसे. आपल्या दामूळीं मुष्टियुद्ध खेळण्यांत आणि वीराबरोबर मोठ्या पलंगावर जोराने लोळण घेण्यांत त्यांना परमानंद होई. मग हसून हसून ते लालबुंद होत आणि शेवटीं धापा ठाकूं लागत! श्री. चित्रावशास्त्र्यांच्या हस्ते दामूची त्यांनी मुंज केली आणि त्याला दत्तक घेतले.

लग्नानंतर पांच सहा वर्षे, सांपत्तिक दृष्टीने केतकरांचा संसार सुखाचा झाला. त्या वेळी ज्ञानकोशामधून त्यांना मासिक सव्वाचारशे रूपये वेतन मिळे. या वेतनांत शीलवतीबाईंनी आपल्या मिळकतीची नं शिलंकीची सुमारे अकरा हजार रुपये भर घातली होती. त्यामुळे संसार सुरक्षीत चालला आणि एक बंगलाहि केतकरांना बांधतां आला. या बंगल्याचै नंब त्यांनी मोठ्या उमेदीने 'आशास्थान' असें ठेविले; पूर्ण त्यांत राहाण्याचै सुख त्यांना फारसें उपभोगतां आले नाही.

पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावरील त्या बंगल्यांत मलेरियाचा त्रास होऊं लागला आणि बंगला सोडून त्यांना लक्षकरांत जाऊन राहावें लागले. ज्ञानकोशाचें काम संपत्त्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षांत मात्र केतकरांना गरिबी आली. ज्ञानकोशामध्ये त्यांचें वेतन थांबलें आणि उत्पन्नाची निश्चित बाब त्यांच्याजवळ राहिली नाही. प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाला त्यांनी हात घातला पण तें संशोधनात्मक अवाढव्य काम पैसा देणारें नव्हतें. इतर भाषांतील ज्ञानकोशांचा प्रयत्न त्यांनी केला पण तो अर्धवटच राहिला. मिळून, स्फुट लेख, कादंबप्या, गोष्ठी वैगरे किरकोळ लिखाणावर आणि 'प्राचीन महाराष्ट्राच्या' ज्या वर्गण्या येतील त्यांवर संसाराचा गाडा रेटीत बसण्याचा प्रसंग त्यांच्यावरे आला. लहानपणापासून दारिद्र्यांत दिवस काढण्याची त्यांना सवय होती; म्हणून ते या प्रसंगांत धीर सोडून बसले नाहीत. अर्धपोर्टी राहून त्यांनी दिवस काढले; पण मनाचें स्वास्थ्य बिघडूं दिले नाही. पोटांत अन्न नसलें तरी ते सदा आनंदी, सदा उत्साही आणि सदा हसतमुख असत. ज्या दारिद्र्याने सामान्य मनुष्य हताश झाला असता त्या दारिद्र्यांत त्यांनी प्रचंड ग्रंथ लिहिले! त्यांच्या मृत्यूच्या घेण्ठी, त्यांचे अंत्यसंस्कार करण्याइतकेहि पैसे शीलवतीबाईंजवळ नव्हते! अशा स्थिरीती ज्याने ज्ञानाची उपासना केली तो मनुष्य सामान्य कोटीतला नक्की नव्हे.

केतकरांना सदासर्वकाळ शीलवतीबाईंनी अत्यंत प्रेमाने संसारात साथ दिली. त्यांनी सुमारे ११ हजार रुपये संसारामध्ये स्वतःचे घातले, हें तुम्हांला ठाऊकच आहे. त्यांच्यापाशी पूर्वीचे दोन हजार रुपये शिल्पक होते; त्यांनी ज्ञानकोशात जें काम केलें त्याचे साल हजार रुपये

त्यांच्यापाशी साठले होते आणि विटरनिझ्झ या जर्मन प्रंथकाराच्या 'भारतीय घाष्याच्या इतिहासाचें' कलकत्ता विद्यापीठासाठी भाषांतर करून त्यांनी दोन हजार रुपये मिळवले होते. ते सर्व संसाराकडे लावण्यांत त्यांचें केतकरांवरील निरतिशय प्रेमच दिसून आले. केतकरांच्या जविनांत त्यांनी आपलें जीवन एकरूप केले, याचेंच तें एक घोतक होतें. केतकरांचें वागणे बरेंच ऐसपैस आणि ढिलाईचें असे. ते एकदा चहा पिऊ लागले, की किती पितील याचा नेम नसे; ते सिगरेटाहि खूप ओढीत; वाटेल तेव्हा वाटेल तेवढे खात आणि काय हवें तें खात! पण शीलवतीबाई त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून त्यांच्या स्वैर वागणुकीला आळा घालीत. त्यांची प्रकृति ठीक राहावी म्हणून त्या भारी जपत आणि मधून मधून त्यांना डॉक्टरकडे नेऊन त्यांची प्रकृति तपासून घेत. केतकरांचा दरिद्री संसार शीलवतीबाईनी अखेरपर्यंत आनंदाने, समाधानाने आणि टापटिपीने पार पाडला. युरोपीय खीच्या गरजा हिंदी खीपेक्षा केव्हाहि अधिक असतात. पण शीलवतीबाईनी आपल्या गरजांचें स्तोम कधी माजाविले नाही. केतकरांचीं सोवळीदेखील त्या अनेकदा गोल साडीप्रमाणे नेशीत असत. जुन्या धोतरांचे अभ्रे करून त्यावर नक्षी काढण्यांत त्या तरबेज होत्या. साधें खोकैं नीट मांडून, त्यांच्यावर छानदार झाकण घालून त्या कोच बनवीत व पितळेच्या फुलदाणीत फुलांचा गुच्छ रोज ताजा ठेवून घराला शोभा आणीत. केतकरांच्या फाटक्या संसाराला त्यांनी आपल्या काटकसरीचीं कितीक ठिगळैं जोडलीं आणि तो घड केला. त्या सुविद्य असल्यामुळे केतकरांशीच्चर्ची करण्यांत, त्यांचीं नवी मते ऐकण्यांत त्या सहभागी होत आणि केतकरांना त्यांच्या ज्ञानमय संसारांतहि सहधर्मिणी म्हणून साथ देत.

हिंदुस्थानांत सीता-सावित्री होऊन गेल्या म्हणून त्यांना हिंदुस्थानबदल प्रथम आकर्षण वाटत असे. योगायोगाने त्यांना हिंदुस्थानांत येतां आले आणि त्यांनी सीता-सावित्रीचाच धडा गिरवून दाळविला.

चार ठिकाणची चार ठिगळे जोडून केतकरांचा संसार थाटला गेला, हें खरें; परंतु तो दुलईसारखा ऊबदार झाला. त्यांत दारिद्र्य होतें पण दैन्य नव्हतें. मुले परक्याची होतीं पण त्यांच्याविषयी परकेपणा राहिला नव्हता. संकटे आर्ली पुणे परस्परांमधील प्रेम दृढ करून चर्तीं निघून गेलीं. गुहिणी मूळची परधर्मी, परदेशी व परजातीय होती पण ती स्वधर्मिणी, स्वदेशी व स्वजातीय झाली. वास्तव्य अठरापगड जातीच्या लक्ष्यरांत राहिले पण मनांतला स्वसंस्कृतीबदलचा आदर तेथे कमी झाला नाही. झगे, ब्रूटपाटलोण वैगेरे पोषाख तेथे आला पण यगडी, धोतर व सोवळे सुटले नाही. डॅडी, ममी हे साहेबी शब्द व साहेबी आचार तेथे दिसत पण दत्तकविधान आणि मैंजीबंधन हे हिंदु आचारदेखील तेथे चालत असत. शिळोप्याच्या गप्पांमध्ये या पतिपत्नींत मुलांचै दुखपेंखुपणे, भाजीपाला या सामान्य गोष्टीवर बोलणे होई पण जागतिक विचार आणि भविष्यकालीन प्रश्न या गोष्टी त्या बोलण्यांतून सुटत नसत. थोडक्यांत म्हणजे, केतकरांचा संसार म्हणजे एक सुंदर, गोड विरोधाभास होता. केतकरांच्या संसाराला दुसऱ्या कोणाच्याहि संसाराची उपमा शोभावयाची नाही. तो संसार त्या संसारासारखा होता, असेच म्हणावै लागेल.

अभ्यास

१. एका युरोपीय छीरीं लग्न होण्याचा योगायोग केतकरांच्या आयुष्यांत कसा आला ?
 २. केतकरांचा संसार 'जागतिक' ज्ञाला म्हणजे काय ज्ञाले ?
 ३. शीलवतीबाईनी सीता-सावित्रीचा धडा कसा गिरवला ?
 ४. "केतकराचा संसार म्हणजे एक सुंदर, गोड, विरोधाभास होता," या विधानावै स्पष्टीकरण करा.
-

७. अंत

जीवनाचा लेख मृत्युच्या पूर्णविरामाने संपावा असा निरपवाद नियम ईश्वराने करून ठेवला आहे. त्या नियमाप्रमाणे केतकरांचे जीवन मृत्युच्या पूर्णविराम मिळून संपलें, यांत आश्वर्य नाही. दुर्दैवाची गोष्ट एवढीच, की त्यांचा मृत्यु अकलितपणे आणि अकाली घडून आला. मृत्युची पाहिली, अस्पष्ट चाहूल लग्नानंतर १९२०-२१ मध्ये त्यांना लागली. त्या वेळी ते विमा उतरण्यासाठी गेले आणि त्यांच्या शरीरांत वैद्यकीय तपासणीमध्ये साखर आढळून येऊन त्यांचा विमा नाकारण्यांत आला. शरीरांतली साखर म्हणजे मधुमेहाचीं पूर्वचिह्ने होती; ती बघून त्यांना आश्वर्याचा धक्काच बसला. तोंवर कसलेंच दुखणे त्यांना ठाऊक नव्हते आणि त्यांची प्रकृति पूर्ण निकोप होती; त्यामुळे असें आश्वर्य वाटणे अगदी साहाजिकच होते. लग्नानंतर ज्या मधुमेहाने असा चोरटा प्रवेश त्यांच्या जीवनांत केला त्याच मधुमेहाने शेवटी त्यांच्या जीवनाला खग्रास प्रहण लावले. मधुमेहाचे पथ्य त्यांनी चालू ठेवले होते; साखर वर्ज्य करून चहांत साखरेच्याऐवजी सेंकरीनचे

कण घालण्याचा नियम ते पाळीत होते; मधून मधून डॉक्टरना प्रकृति दाखवून ते आहाराचें नियोजन करीत होते आणि त्यामुळे मधुमेहाने बरीच वर्षे त्यांना त्रास दिला नव्हता. सुमारे सतरा वर्षे ते मधुमेहाचा हल्ला चुकाविण्यांत यशस्वी झाले होते; पण अखेरीस केवळ दुर्दैवाने त्यांचा मृत्यु घडून आला. १९३७ मध्ये त्यांच्या पायाला भोवरी झाल्याचें निमित्त होऊन त्यांच्या पायावर छोटेसें ऑपरेशन करावें लागले. ऑपरेशननंतर ड्रेसिंगसाठी ते ससून रुग्णालयांत जाऊन राहिले. पण तेथे जखम भरून येण्याऱ्हेवजी दुसरे ऑपरेशन करण्याचा प्रसंग आला — आणि हें दुसरे ऑपरेशन प्राणघातक ठरले. दुसऱ्या ऑपरेशननंतर १० एप्रिल १९३७ रोजी, रात्री १० च्या सुमारास त्यांचें अचानकपणे देहावसान घडून आले ! त्यांचें देहावसान अशा रीतीने एका सार्वजनिक रुग्णालयांत घडले ! या इतकी दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असूं शकेल ?

केतकर १० एप्रिल या दिवशी इहलोक सोडून गेले; पण ११ एप्रिल उजाडेपर्यंत ती बातमी पुण्यामध्ये कोणाला कवळी नव्हती. त्या दिवशी वर्तमानपत्रे विकणारी पोरे त्यांच्या मृत्यूची बातमी ओरङ्ग लागली तेब्बा मात्र गावभर ती सवाँना समजली. मग लष्करांतल्या केतकरांच्या घराकडे आणि ससून रुग्णालयाकडे त्यांचे मित्र, चहाते आणि परिचित धाव घेऊ लागले. संध्याकाळी केतकरांचे शव महाराष्ट्र-साहित्य-परिषदेच्या कच्चेरीत आणून ठेवण्यांत आले आणि अनेकजण त्यांच्या अंत्यदर्शनाचे दुःखद समाधान घेऊन गेले. साहित्यिकांनी भाषणे केली, त्यांना गौरवाचे हार वाहिले आणि त्यांच्यावर फुलांचेहि हार घातले. मग मोठी प्रेतयात्रा निघून ती नव्या पेठेजवळच्या स्मशानांत येऊन पोहोचली.

त्या ठिकाणी केतकरांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या शवाला मूठमाती देण्यांत आली ! – आणि त्या वेळी वेदोक्त मंत्रांचा गंभीर उच्चार करण्यांत आला ! केतकरांचे सर्वच जीवन जसें मुलखावेगळें आणि अलौकिक झालें तसा त्यांचा हा अत्यसंस्कारहि मुलखावेगळा आणि अलौकिक झाला . ते पूर्वी एकदा आपल्या मित्रांच्या दहनाला गेले होते आणि तेथे जळणारे प्रेत पाहून त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला होता. त्यामुळे आपल्या पत्नीजवळ त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित करून ठेवली होती, की ‘जर माझा मृत्यु तुझ्याआधी झाला तर माझे प्रेत जाळू नका !’ त्यांच्या या इच्छेप्रमाणे त्यांना पुरण्यांत आले आणि त्यांच्या हिंदु संस्कृतीच्या आभिमानानुसार त्या वेळी वैदिक मंत्र म्हटले गेले ! सर्व विधि आटोपल्यावर जड अंतःकरणाने लोक घरोघर परतले. केतकरांचा देह मात्र चिरंतन शांतता उपभोगीत भूमातेच्या कुर्शीत झोपून राहिला.

केतकरांचे आयुष्य अवधें लेपन वर्षांचैं होतें; पण तेवढया काळांत त्यांनी अनेक आयुष्यांचे कार्य करून ठेवले. तेवीस खंडांचा प्रचंड ज्ञानकोश रचून त्यांनी मराठीच्या इतिहासांत महापराक्रम गाजविला व ज्ञानकोशकार म्हणून आपले नांव चिरंतन केले. समाजशास्त्राचा गाढ व विस्तृत व्यासंग जन्मभर करून त्यांनी इंग्रजीत व मराठीत प्रंथरचना केली आणि थोर समाजशास्त्रज्ञ म्हणून आपली कीर्ति जगांच्या विद्वन्मंडलांत दुम-दुमून टाकली. वेदांचा आणि वेदवाच्याचा महासागर घुसवून त्यांनी संशोधनात्मक लेखनाचे अमृत काढले आणि स्वतःचे पावित्र प्रथ स्वतःच न जाणण्याची आपल्या समाजाची लाजिरवाणी स्थिति दूर केली. भूत-काळांच्या अंधकारांत आपल्या प्रतिभेचा दीप पाजळीत शिरून त्यांनी जगाचा व विशेषतः महाराष्ट्राचा मोठा इतिहास प्रकाशित करण्याचा

यल्न केला आणि भांडारकरांची व राजवाढ्यांची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली. आपल्या व्यासंगाचा संभार घेऊन ते लिलित वाष्णवाच्या कला-भूमीवर उतरले आणि तेथे कांदंबरीक्षेत्रांत त्यांनी कांही आगळीच कृति करून दाखविली. त्यांची लेखणी म्हणजे विचारांचे धक्के देणारी वीजच होती. तिने महाराष्ट्राला जेवढे धक्के दिले तेवढे धक्के कोणाल्याहि एका लेखणीने पूर्वी कधीहि दिले नसतील. असें विविध व थोर कर्तृत्व मागे ठेवून केतकर गेले. त्रेपन्न वर्षांत त्यांनी हें करून दाखवले. जणू एकाच देहांत ईश्वराने त्यांच्या स्वरूपामध्ये अनेक धडपडणारे आत्मे घातले होते आणि ते सर्व आत्मे त्रेपन्न वर्षे खटपटत होते !

केतकरांनी स्वतःचा संप्रदाय स्थापण्याचा प्रयत्न कधी केला नाही. पण आपोआपच त्यांचा संप्रदाय स्थापित झाला आणि ते महाराष्ट्रांतील कोशयुगाचे प्रवर्तक ठरले. त्यांनी उघडलेल्या ज्ञानकोशाच्या आखाड्यांत श्री. य. रा. दाते व चिं. ग. कर्वे यांनी शिक्षण घेतले आणि 'महाराष्ट्र शब्दकोशाचे' कार्य पार पाडले. पुढे त्यांनी 'मराठी वाक्संप्रदाय कोश' काढला, 'शास्त्रीय-परिभाषा-कोश' तयार केला. आणि संक्षिप्त ज्ञानकोशाच्या स्वरूपाचा 'सुलभ विश्वकोश' हि पूर्ण केला. 'चरित्र-कोशा' चे कर्ते श्री. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनीहि कोशकार्याची दीक्षा केतकरांपाशीच घेतली. केतकरांच्या प्रेरणेने प्रथमतः 'महाराष्ट्रीय घाष्यसूचि' तयार झाली आणि तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आता श्री. शं. ग. दाते यांनी आपली उक्तष 'मराठी-प्रंथ-सूचि' प्रसिद्ध केली आहे. 'व्यायाम-ज्ञानकोश' व 'व्यावहारिक ज्ञानकोश' यांच्या स्फूर्तीचा उगम केतकरांच्या कर्तृत्वामध्येच सापडण्यासारखा आहे. वाईला सध्या तर्कीर्थ

लक्ष्मणशास्त्री जोशांच्या नेतृत्वाखाली धर्मकोशाचें काम चालले आहे; त्याचा संबंध प्रत्यक्षतः केतकरांपर्यंत पोचत नसला तरी 'नवसंहिता' नामक धर्मवचनांच्या संग्रहाची जी एक कल्पना केतकरांच्या डोक्यांत होती तीत 'धर्मकोश' बीजरूपाने होता, असै म्हणण्यास हरकत नाही. कोलंबसाने अमेरिकेचा मार्ग शोधल्यावर अनेक धाडसी प्रवासी अमेरिकेच्या वाऱ्या करूं लागले; तसलाच प्रकार मराठी कोशवाब्द्यांत ज्ञालेला दिसतो. धाडसाची शिंडे उभारून केतकरांनी कोशरचनेचा मोठा प्रांत प्रथम हस्तगत केला आणि मागाहून अनेक कोशकारांनी आपापल्या गलबतांतून त्या प्रांताच्या वाऱ्या केल्या. अटलांटिक महासागराच्या शोधकांत जैं महत्त्व कोलंबसाचें आहे तेंच महत्त्व ज्ञानसागराच्या महाराष्ट्रीय शोधकांत केतकरांचें आहे.

मोठ्या कालव्याच्या कडेला पाण्याचे लहान लहान झिरपे फुटतात त्याप्रमाणे केतकरांच्या कर्तृत्वाच्या कडेला अनेक लहान कार्ये जन्म पावली. नापूगरला 'ऑल इंडिया रिपोर्टर' ही न्यायालयीन निवाडे प्रसिद्ध करणारी विख्यात संस्था आहे. तिचे चालक श्री. वामनराव चितले हे प्रारंभी ज्ञानकोशाचे प्रचारक होते आणि त्यांचे सहायक श्री. मुंडले व श्री. दातार हे कांही काल ज्ञानकोशाच्या लेखकवर्गात होते. 'स्वाध्याय'कर्ते श्रौताचार्य बापटशास्त्री यांनी वेदांचा व यज्ञ-संस्थेचा अभ्यास करण्याची दृष्टि ज्ञानकोशामध्ये केतकरांच्याजवळून उचलली. वेदशास्त्रोत्तेजक सभेस हजारो रुपये मिळवून देणाऱ्या श्री. पराडकरशास्त्र्यांनी सार्वजनिक कामाचा ओनामा ज्ञानकोशमंडळांत गिरवला. 'ऋग्वेदांचे मराठी भाषांतर' करणारे चित्रावशास्त्री आपली विद्या ज्ञानकोशांतूनच शिकून गेले. हीं ठळक उदाहरणे ज्ञाली; पण

लहान लहान कामांत ज्यांना केतकरांच्यामुळे मार्गदर्शन लाभले असे कितीतरी लोक असतील. केतकरांच्या कर्तृत्वाचें सार्थक त्यांच्या हातून अत्यक्ष पार पडलेल्या ज्ञानकोशासारख्या कायीत तर आहेच; पण अप्रत्यक्षतः जीं कामे त्यांच्या कर्तृत्वाच्या कडेला अर्शीं झिरपलीं त्यांच्यामध्येहि आहे.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे केतकर भोक्ते होते. त्यामुळे जन्मभर आपल्या लेखणीने, वाणीने व कृतीने त्यांनी समाजाच्या अनेक अंगांना चालना दिली. अंकुरलेली कित्येक कामे त्यांनी जोपासलीं तर कित्येक कायीचीं कल्पनाबीजे त्यांनी स्वैरपणे इतस्ततः फेकून दिलीं. आज हिंदुस्थान स्वतंत्र झाला आहे, भाषावार प्रांतरचनेच्या कल्पनेला जोर चढला आहे, नागपूर विद्यापीठाने मराठीचा स्वीकार केला आहे, पुणे-विद्यापीठ प्रस्थापित झाले आहे आणि समाजशास्त्राचा अभ्यास महत्त्व घावत आहे. या सर्व घटनांना केतकरांनी आपल्या परीने साहाय्य घोचविले होतें. आज जीव धरूं लागलेल्या किंवा चौफेर बहरलेल्या आणखीहि जशा कित्येक गोष्टी दाखवितां येतील, की ज्यांच्या वाढी-साठी केतकरांनी वैचारिक किंवा कृतिरूप खटपट केली होती. पण ज्या गोष्टी आज साकार झाल्या आहेत व ज्यांचा पुरस्कार केतकरांनी पूर्वी केला होता तेवढयांवरूनच केतकरांच्या द्रष्टेपणाचा किंवा कर्तृत्वाचा अंदाज बांधणे चूक ठेल. जगाचा एकंदर विकासक्रम ध्यानांत घेऊन सामाजिक प्रगतीच्या अनेक वाटा केतकरांनी आखून ठेवल्या आहेत. त्यांची वाटचाल सुरु होण्यास अजून कांही दशकें तरी लागतील आणि ती वाटचाल संपण्यास शतकांचा अवधि अपुरा पडेल! तोंवर केतकरांच्या कर्तृत्वाचा प्रवाह चालच राहाणार, असें म्हटले पाहिजे.

केतकर गेले पण त्यांच्या कल्पना आणि त्यांचे कर्तृत्व मागे राहिले आहे. जोंपर्यंत केतकरांच्या ग्रंथांचा अभ्यास होत नाही तोंपर्यंत त्यांच्या कल्पना पुरुन ठेवलेल्या द्रव्याप्रमाणे भाकडपणे पद्धन राहातील. मात्र त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास झाला तर त्याच कल्पना अनेकांच्या डोक्यांत शिरतील आणि त्यांना खेळल्या भांडवलाचे स्वरूप प्राप्त होईल. त्यांच्यामधून अनेकांना मार्गदर्शन मिळेल, अनेकांना स्फुर्ति मिळेल. आणि अनेक नवीं कायें उभी राहातील. म्हणून केतकरांसारख्या विद्वानांचे आणि राष्ट्रोद्धारक पुरुषांचे ऋण फेडण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या ग्रंथांचा, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणे ! मोठेपणी केतकरांचा असा अभ्यास करण्याची आकांक्षा सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य बाळगावी; तरच्च हे केतकर-चरित्र वाचल्याची खरी फलप्राप्ति त्यांना होईल.

अभ्यास

१. केतकरांचा मृत्यु विशेष दुःखद कां ? आणि त्यांचा अंत्य संस्कार मुलखावेगांवा कां ?
२. केतकरांना महाराष्ट्रांतील कोशयुगाचे प्रवर्तक कां समजतात ?
३. तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याहि महाराष्ट्रीय विद्वानाशी केतकरांची तुलना करा आणि त्यांची योग्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या तुलनेत करा.
४. केतकर-चरित्र वाचल्याची फलप्राप्ति केव्हा होऊ शकेल ?

पारिशीष्ट १.

महत्वाचे कालनिर्देश

डॉ. केतकरांच्या चरित्रांतील मुख्य घटना कालक्रमानुसार ध्यानांत येण्याला पुढील टिप्पण उपयोगी होईल.

जन्म	२ फेब्रुवारी १८८४
मॅट्रिक	१९००
महाराष्ट्र-वाविलासाचा प्रारंभ		...		१९०६
अमेरिकेस प्रवाण	१९०६
इंग्लंडमध्ये गमन	१९११
हिंदुस्थानात आगमन	१९१२
ज्ञानकोशास प्रारंभ	१९१५
विवाह	१९२०
विद्यासेवकाचा प्रारंभ	१९२४
पुणे—समाचाराचा प्रारंभ		१९२७
ख्यांनिर्णयी संघाची स्थापना		१९२७
ज्ञानकोशाची समाप्ति		१९३०
भारतमंत्यावर फिराद		१९३२
म. प्रां. कॉम्प्रेसन्या अध्यक्षांवर फिराद		१९३६
अंत	१० एप्रिल १९३७

पारीशीष्ट २.

डॉ. केतकरांचे ग्रंथ

१. History of Caste in India Vol. I (समाजशास्त्र)	१९०९
२. Hinduism (History of Caste Vol. II) (समाजशास्त्र)	१९११
३. An Essay on Indian Economics (अर्थशास्त्र)	१९१४
४. Hindu Law (कायदा)	१९१४
५. उत्तर अमेरिकेतील वसंतकाल (काव्य) ...	१९१४
६. संकीर्ण लेख (संकीर्ण)...	१९१५
७. महाराष्ट्रीय ज्ञानकोश, खंड १ ते २३ (ज्ञानकोश) १९२० ते १९२९	१९२०
८. गोंडवनांतील प्रियंवदा (कादंबरी)	१९२६
९. परागंदा (कादंबरी)	१९२६
१०. निःशस्त्राचें राजकारण (राजकारण)... ...	१९२६
११. आशावादी (कादंबरी)... ...	१९२७
१२. माझें बारा वर्षांचें काम (आत्मचरित्र) ...	१९२७
१३. महाराष्ट्रीयांचें काव्यपरीक्षण (काव्यशास्त्र) ...	१९२८
१४. गावसासू (कादंबरी)	१९३०
१५. ब्राह्मणकन्या (कादंबरी)	१९३०
१६. प्राचीन महाराष्ट्र—शातवाहनपर्व (इतिहास) ...	१९३५
१७. भारतीय समाजशास्त्र (समाजशास्त्र) ...	१९३६
१८. विचक्षणा (कादंबरी)	१९३७
१९. Victorious India (राजकारण)... ...	१९३७
२०. भटक्या (कादंबरी)	१९३७

